Corporate Office: 1101,1102, "G" Wing, 11" Floor, Lotus Corporate Park, Off: Western Express Highway, Goregaon (East), Mumbai 400 063, Maharashtra, India. Tel. No. (Board): +91 (022) 42977310 / 350

E: orient@orientpressltd.com • W: www.orientpressltd.com CIN: L22219MH1987PLC042083



3rd September, 2022

The General Manager Corporate Relations Department BSE Ltd.

1st Floor, New Trading Ring Phiroze Jeejeebhoy Towers Dalal Street Mumbai 400 001 Scrip Code: 526325

Dear Sir(s),

The General Manager
Listing Agreement
The National Stock Exchange of India Ltd.
"Exchange Plaza", C-1, Block 'G'

Bandra Kurla Complex Bandra (East) Mumbai 400 051

Scrip Code: ORIENTLTD

Subject: Submission under Regulation 47(1)(a) of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

Pursuant to Regulations 47(1)(a) of Securities & Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015, we enclose herewith a copy of Extract of Newspaper of Notice of 34th Annual General Meeting of the Company scheduled to be held on Saturday, the 24th September, 2022 as published in the following Newspapers.

1. Free press Journal on Saturday, 3rd September, 2022

Navshakti (Marathi) Newspaper on Saturday, 3<sup>rd</sup> September, 2022

Kindly take the same on record..

Thanking you
Yours faithfully

For ORIENT PRESS LIMITED

RAMVILAS MAHESHWARI Chairman & Managing Director

DIN: 00250378

Encl: As above



INVITATION FOR EXPRESSION OF INTEREST (EOI) **CORRIGENDUM-II** 

COO/MAHAGAMS/EOI/KRD-CSTPS/2022-23/01 Name of work :- MAHAGAMS invites application from interested agencies for "Transportation of fly ash by Railways from Koradi and Chandrapur STPS of MAHAGENCO. (M.S.)

Last date and time of submission of | 16.09.2022, 15.00 Hrs.

Detailed Notice for Expression of Interest have been uploaded on MAHAGENCO website

**Contact Person:** Shri. S. M. Padol Chief Operating Officer, MAHAGAMS, H.O. Mumbai. Mobile No.-+91-9167493970 | Mumbai. Email ID :mahagams@ mahagenco.in | Email ID :-

Contact Person: Shri. A.M. Murtadak Additional Executive Engineer (Civil O/o COO, MAHAGAMS, H.O Mobile No.-+91-8879014039

mahagams@ mahagenco.in

08th July 2022

For further details visit our Website: https://mahagenco.in-Tenders → Head Office Tenders/Koradi Tenders/Chandrapur **Tenders** 

## PHOENIX ARC PRIVATE LIMITED

CIN: U67190MH2007PTC168303 Regd. Office: 5<sup>th</sup> Floor, Dani Corporate Park,158, CST Road, Kalina Santacruz (E), Mumbai 400098, Tel: 022-68492450, Fax: 022-67412313 Email: info@phoenixarc.co.in Website: www.phoenixarc.co.in

### HOENIX/RESL/1036/2022-23

- TMS High School and Junior College Represented by its Authorized Signatory, Survey No 102/1A/1, Wandrapada, Near South Indian School, Subashwadi Ambarnath (West), Thane, Maharashtra-421505
- Tamil Munetra Sangam, Represented by its Authorized Signatory, Survey No. 102/1A/1, Wandrapada, Near South Indian School, Subashwadi, Ambarnath (West), Thane, Maharashtra 24/1505
- 3. Mr. Sendhil Sivaraj Mudaliar S/o. Sivaraj Annamalai, Plot No. 181, Meenakshi Bunglow, Kansai Section, Near AMP Railway Gate, Ambarnath East, Thane, Maharashtra-421501
- Maharashtra-42/1501

  4. Mr. Kumar Govind Swamy Mudhaliyar S/o. Govind Swamy Mudaliyar H.No.3107, Shanti Nivas, Gaondevi Road,Near Tiwari Tabela, New Balaji Nagar, Netaji Bazar, Ambernath West, Thane, Maharashtra-42/1505

  Subject: Notice Under Section 13(2) Of The Securitisation And Reconstruction Of Financial Assets And Enforcement Of Security Interest Act, 2002 (Sarfaesi Act) Ref: Your Loan A/c. No. S18THA-THA-002174 as per Assignor records.

  Dear Sir/Madam
- Dear Sir/Madam,

  1. Phoenix ARC Private Limited, a company incorporated under the Companies Act, 1956 and registered as a Securitization and Asset Reconstruction Company pursuant to section 3 of the SARFAESI Act, 2002 acting in its capacity as Trustee of Phoenix Trust–FY 21-3 having its registered office at Dani Corporate Park, 5th Floor, 158, C.S.T. Road, Kalina, Santa Cruz (East), Mumbai-400 098 (hereinafter referred to as, "Phoenix") do hereby serve upon you the abovenamed addressees (hereinafter referred to as "Borrowers") this notice under Section 13(2) of the SARFAESI Act, 2002 to repay the entire outstanding debt as mentioned herein below.

  2. As you are aware, that you the abovenamed addressees were in need of funds and for the said purpose individually and collectively approached Varthana Finance Private Limited [Thirumeni Finance Private Limited] (Thirumeni Finance Private Limited] (Thirumeni Finance Private Limited [Thirumeni Finance Private Limited Faranch) (hereinafter referred to as "Assignor"), for the purpose of granting Credit Facility from time to time to you the Addressee No. 1 to 4.

  3. Considering your request, the Assignor's Thane branch sanctioned the financial
- Considering your request, the Assignor's Thane branch sanctioned the financia assistance in the form of Secured Loan, the details are mentioned hereinbelow:

Loan Account Number	S18THA-THA-002174				
Sanctioned Amount	Rs. 40,00,000/-				
Principal Outstanding Amount	Rs. 39,32,205/-				
Interest for the period 01.01.2021 to 30.06.2022	Rs. 11,17,608/-				
Overdue Interest, Penalties and Bounce Charges	Rs. 29,93,398/-				
Total Amount in Rupees as on 30.06.2022 Rs. 80,43,211					
The abovementioned facility was repayable as per the repayment schedule agreed					

4. For securing the above-mentioned Credit Facility you the abovenamed Addressees acting as Borrower/Co–Borrower/Mortgagor have executed various financial and security documents and also created security interest in favour of the Assignor Company over the immoveable property as described in Schedule.

- the Assignor Company over the immoveable property as described in Schedule. After availing the said Credit Facility, you the Addressees have jointly and severally failed to honour the terms of the repayment. Inspite of repeated follow ups by the officials/authorized officers of the Assignor so as to ensure that the loan account in respect of the Credit Facility of the above named Addressees does not become a Non-Performing Asset (NPA), you the above named Addressees wilfully and unjustifiably failed to pay and not heeded to the innumerable requests made to you from time to time and as a result, the said Credit Facility has since been classified as Non-Performing Asset on 31.10.2020 in its books by the Assignor.
- Non-Performing Asset on 31.10.2020 in its books by the Assignor.

  Subsequently, the Assignor company assigned the entire debt arising out of the said Credit Facility to Phoenix, together with the underlying securities/security interest vide the Assignment Agreement dated 31.12.2020, thereby assigning all its rights, title, interest and benefit in the said debts in favour of Phoenix Trust FY 21-3 ("Phoenix") along with the security interest therein. In view of the aforesaid assignment, Phoenix has stepped into the shoes of Assignor company as the secured creditor and is solely and legally entitled to initiate / adopt / appropriate legal action and / or continue to pursue any existing legal action in its own name against you the abovenamed addressees for recovery.

  Pursuant to the said assignment, Phoenix started following up with you the abovenamed addressees, for repayment of the dues. However, we regret to note that, despite several follow ups for repayment of the dues, for which each of you, are jointly and severally liable, the loan account remains in arrears till date.

  The security mentioned in Schedule referred to herein is a "Secured Asset" within
- The security mentioned in Schedule referred to herein is a "Secured Asset" within
- the meaning of Section 2 (zc) of the SARFAESI Act, 2002 the meaning of Section 2 (zc) of the SARFAESIACt, 2002.

  As you the Addressees have jointly and/or severally failed and neglected to make the payments of the amount due and payable to Phoenix, Phoenix hereby calls upon you, the abovenamed Addressees and demands from you the Addressees jointly and/or severally to pay to Phoenix, joint and/or severally, within a period of 60 (Sixty) days from the date of this notice, a sum of Rs. 80,43,211/- (Rupees Eighty Lakhs Forty Three Thousand Two Hundred and Eleven Only) as on 30.06.2022 with future interest, cost, charges and other expenses from 01.07.2022, illi payment and/or realization.

  Please treat this notice as issued under the provisions of Section 13(2) of the
- charges and other expenses from 01.07.2022, till payment and/or realization.

  10. Please treat this notice as issued under the provisions of Section 13(2) of the SARFAESI Act, 2002. Kindly note that upon the above-named Addressees failure to comply with this notice within the aforesaid statutory period of 60 (Sixty) days. Phoenix shall be entitled to take such steps as it may deem fit for the purpose of enforcement of security interests including but not limited to taking the actual possession of the Secured Asset as described in Schedule hereto in accordance with the provisions of Section 13(4) of the SARFAESI Act, 2002 and sell the Secured Asset to realize the total outstanding dues, entirely at the Borrower's risk as to the cost and the consequences.

  11. Please note that you are also restrained and injuncted under the provisions of Section 13(13) of the SARFAESI Act to transfer by way of lease or sell and / or alienate or dispose off or to create any third party right in respect of the Secured Asset as described in Schedule, without prior written consent / approval of Phoenix. You are also put on notice that any contract in contravention of this statutory injunction / restraint, as provided under the said Act is an offence.
- s per the provisions of the aforesaid Act, all of you are also in if the proceeds from the liquidation of the Secured Asset are not adequate/sufficient to cover the dues of Phoenix, Phoenix reserves its right to proceed against all of you jointly and/or severally for recovery of balance dues by propriate legal action as may be advised.

For Phoenix ARC Private Limited. Trustee of Phoenix Trust-FY Authorised Officer

Schedule- Particulars of Security

Schedule- Particulars of Security
All that piece and parcel of Property Bearing Plot No.37, Sy. No.162A, Hissa.No.1/8,
CTS No.3380, Land Measuring 870.20 Sq.Mtr (Build up area 1036.09 Sq.Mtr)
Situated at Kohoj Khuntawali, Ambernath Taluka, Thane District and bounded on,
East By: Land of same survey No., North by: Plot No. 35, West By: Plot No.36
(Malyali School),South by: Private road
Mortgage by way of Deposit of Title Deed Executed by M/s. Tamil Munetra Sangam
represented by its Authorised Signatory Mr. Sendhil Sivaraj, in Doc. No.
LIH 32-721/2018 dated 55 03 2018 before. Joint Suh Renistra Office Illiapsangar.3

ULH3-721/2018, dated 05.03.2018 before Joint Sub Registrar Office Ulhasnagar-3.

CITIZENCREDIT Registered Office: CITIZENCREDIT CENTRE, CTS No. 236, Marve Road, Orlem, Malad West, Mumbai - 400 064

POSSESSION NOTICE

Whereas, the undersigned being the Authorised Officer of CITIZENCREDIT Co-operative Whereas, the under Securitisation & Reconstruction of Financial Assets and Enforcement of Bank Ltd, under Securitisation & Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (54 of 2002) and in exercise of powers conferred under Section 13(12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a Demand Notice dated 10.06.2022 under Section 13(2) of the said Act, calling upon the Mortgagors/Borrowers/Guarantors, M/s. MIC Engineers (Prop.- Mr. Lawrence Pius Michael Poobalarayan), Mr. Anand Dalvi, Ms. Vimaleshkumari Lawrence Pius and Mr. Michaelnavin Lawrence Pius Poobalarayan, to repay the amount mentioned in the Notice being Rs.56,27,694.02 (Rupees Fifty Six Lakhs Twenty Seven Thousand Six Hundred Ninety Four and Paise Two), which represents the principal plus interest due as on 31.05.2022 together with further interest at the contractual rate and all costs, charges and expense incurred and to be incurred till date of payment within 60 days from the date of receipt of the said Notice. The Mortgagors/Borrowers/Guarantors mentioned herein above having failed to repay the amount, Notice is hereby given to the Borrowers and to the public in general that the

undersigned has taken Possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under sub-section (4) of section 13 of the said Act read with Rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 on this the 29th day of August of the The Mortgagors/Borrowers/Guarantors in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to

the charge of CITIZENCREDIT Co-operative Bank Ltd., for an amount of Rs. 56,27,694.02 (Rupees Fifty Six Lakhs Twenty Seven Thousand Six Hundred Ninety Four and Paise Two), due as on 31.05.2022, together with further interest at the contractual rate and expenses costs & charges etc. incurred and to be incurred thereon w.e.f. 01.06.2022 until the date of payment.

The Borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets

- DESCRIPTION OF THE PROPERTY Hypothecation of Stock and Book debt
- b. Hypothecation of Machinery.
- . Plot No. 22 + Structure, Sector 1A, CIDCO Industrial Area, Airoli, Navi Mumbai admeasuring 82.28 sq. mtrs along with Auto Garage Factory Building, G +1, comprising of Ground Floor adm 7.560 sq. Mtrs (built-up) area and First Floor adm 33.418 sq. Mtrs (built-up) area constructed thereon (Owned by Mr. Lawrence Pius Michael and Ms. Vimaleshkumari Lawrence Pius).

Date: 29-08-2022 **Authorised Office** For CITIZENCREDIT Co-Operative Bank Ltd.

**Others** press limited Email: share@orientpressltd.com

Regd.Office: L-31, M.I.D.C., Tarapur Industrial Area, Boisar, Palghar- 401506, Dist. Palghar (Maharashtra Tel. No. 91-2525- 661116

CIN: L22219MH1987PLC042083 Website: www.orientpressltd.com

## NOTICE FOR THE ATTENTION OF SHAREHOLDERS OF THE COMPANY 34TH ANNUAL GENERAL MEETING AND INFORMATION ON E-VOTING

NOTICE is hereby given that; the 34th Annual General Meeting (AGM) of the members of Orient Press Limited (the "Company") will be held through Video Conferencing "VC")/ Other Audio-Visual Means ("OAVM") on Saturday, September 24, 2022 at 11.30 A.M. (IST), in compliance with all the provisions of the Companies Act, 2013 and Rules made thereunder and the Securities and Exchange Board of India ("SEBI") (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, read with MCA General Circular No. 14/2020 dated April 08, 2020, MCA General Circular No. 17/2020 dated April 13, 2020, MCA General Circular No. 20/2020 dated May 05, 2020 and MCA General Circular No. 02/2021 dated 13th January, 2021 to transact the Ordinary and Special Business, as set out in the Notice of the 34th AGM.

In compliance with the relevant circulars, the Notice of the AGM and the financial statements for the Financial Year 2021-2022, along with Board's Report, Auditors Report and other documents required to be attached thereto, have been sent on September 02, 2022 to the Members of the Company whose email addresses are registered with the Company /Depository Participant (s). The aforesaid documents are also available on Company's website at www.orientpressltd.com and on the website of the Stock Exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at <a href="www.bseindia.com">www.bseindia.com</a> respectively. The documents referred to in the Notice of the AGM are available electronically for inspection without any fees by the members from the date of circulation of this Notice up to the date of AGM. Members seeking to inspect such documents can send email to share@orientpressItd.com.

### Instruction for remote e-voting and e-voting during AGM:

The Company is providing to its members facility to exercise their right to vote on resolutions proposed to be passed at AGM by electronic means ("e-voting"). Further the facility for voting through electronic voting system will also be made available at the AGM and members attending the AGM who have not cast their votes (s) by emote e-voting will be able to vote.

The Company has engaged the services of CDSL as the agency to provide e-voting facility and the information and instructions relating to e-voting have been sent to the members through e-mail. The manner of e-voting by members holding shares in dematerialized mode, physical mode and for members who have not registered their email address is provided in the Notice of the AGM and is also on the website of the Company and on the website of the Stock Exchanges.

## The remote e-voting facility would be available during the following period:

Commencement of remote e-voting	From 09.00 a.m. (IST) on Wednesday, September 21, 2022.		
End of remote e-voting	Up to 05.00 p.m. (IST) on Friday, September 23, 2022.		

The remote e-voting will not be allowed beyond the aforesaid date and time and remote e-voting module shall be forthwith disabled by CDSL upon expiry of the aforesaid period. A person, whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date i.e. Saturday, September 17, 2022 only shall be entitled to avail the facility of remote e-voting for participation at the AGM.

## Manner of registering/updating email addresses is as below:

- Any person who acquires shares of the Company and become a Member of the Company after the dispatch of the Notice and holds shares as on the Cut-off date may obtain the login-id and password by sending a request at helpdesk.evoting@cdslindia.com or may temporarily get their email registered with the Company's Registrar and Share Transfer Agent M/s. Universal Capital Securities Pvt. Ltd.
- It is further clarified that for permanent registration of Email address, Members are required to register their Fmail address in respect of Electronic holdings with their concerned Depository Participant(s) and in respect of Physical Holdings with the Company's Registrar and Share Transfer Agent M/s. Universal Capital Securities Pvt. Ltd. by sending an E-mail at info@unisec.in by following due procedure.

However, if a Member is already registered with CDSL for e-voting then existing User ID and password can be used for casting vote.

Members who have cast their vote on resolution(s) by remote e-voting prior to the AGM will also be eligible to participate in the AGM through VC/OAVM but shall not be entitled to cast their vote on such resolution(s) again.

If you have any gueries or issues regarding E-Voting you can write an email to helpdesk.evoting@cdslindia.com or contact at 022-23058738 and 022-23058542/43.

For Orient Press Limited Sd/-

Place : Mumbai Date : September 03, 2022

Ramvilas Maheshwari **Chairman & Managing Director** 

### जाहीर नोटीस

मे. फन ॲण्ड फेअर वाईन्स, एलएल-२ क्र. .०९, व सीएल/एफएल/टिओडी-३, क्र. ११३ शॉप नं. ४, निलम बिल्डिंग, १०८, वरळी सी फेस रोड, वरळी, मुंबई-४०० ०१८ या अनुज्ञप्तीमधील अनुज्ञप्तीधारक भागीदार श्री. किशीन फतेचंद बलानी यांनी त्यांचे वारस श्री. मनिष किशीन बलानी (मुलगा) यांचे नाव अनुज्ञप्तीमध्ये भागीदार म्हणून समाविष्ट करणेबाबत मा. जिल्हाधिकार, मुंबई शहर यांचेकडे दिनांक २४.०८.२०२२ अन्वये विनंती अर्ज दाखल केला आहे. तरी याबाबत , ज़णाचा आक्षेप/हरकत असल्यास त्यांनी ही नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून पंधरा दिवसाच्या आत अधिक्षक, राज्य उत्पादन शुल्क, मुंबई शहर, जुने जकात घर, तळ मजला, शहीद भगतसिंग मार्ग, फोर्ट, मंबई-४०० ०२३ यांच्याशी आवश्यक त्या कागदपत्रांसह संपर्क साधावा. जर वरील मदतीत कोणतेही लेखी आक्षेप प्राप्त न झाल्यांस सदर प्रकरणी पुढील कार्यवाही करण्यात येईल. सही / -

जिल्हाधिकारी, मुंबई शहर करिता

## IN THE BOMBAY CITY CIVIL COURT AT DINDOSHI COMMERCIAL CIVIL

Banking Company incorporated under the Companies Act, 1956 and licensed as a bank under the Banking Regulation Act, 1949 and having its Registered Office at Landmark, Race Course Circle Vadodara- 390 007, and having Corporate Office at ICICI Bank Towers, 4th Floor, South Tower, Bandra-Kurla Complex, Bandra (E), Mumbai- 400051 through its Power of Attorney Holder Mr. Rajesh Chintaman Wankhede The Debt Manager, Age 48 years

...Plaintiff Versus KALPESH N. PANCHAL Aged 36 years, Occupation Service Indian Inhabitant, Residing at D-146, Sahakar Apartment, S.V. Road, Near IBP Petrol Pump, Malad (West), Mumbai- 400064

## KALPESH N PANCHIAL Aged 36 years, Occupation Service Indian Inhabitant. Residing at D-146, Sahakar Apartment, S.V. Road, Near IBP Petrol Pump, Malad (West),

Mumbai- 400064 Having Office address at Sansui Electronic Private Limited, 171. 17th Floor, Mittal Court, C-Wing, Opp. Vidhan Bhavan, Nariman Point, Mumbai- 400021.

TAKE NOTICE That, this Hon'ble Court will be moved before her Hon'ble Judge Smt. S.S. TODKAR presiding in Court Room No. 02 on 06th September, 2022 at 11 O'clock to the foregon by the behavior and the court Room No. 10 clock the foregon by the behavior in the forenoon by the above named defendants for the following reliefs:

1. The Plaintiff therefore prays that: a. that it be declared that an aggregate sum Rs.6,56,194.01/. (Rupees Six Lakhs Fifty Six Thousand One Hundered Nienty Four and One Paisa Only) is due and payable by the Defendant to the Plaintiff as per Particulars of Claim mentioned aforesaid together with interest at the contractual rate 24% p.a. from the date of filing the suit till payment and/or realization:

c. for costs of this suit. d. for such further and other reliefs as and circumstances of the case;

Mrs. Savita N. Malkampate Advocate for the Plaintiff Office:- A-001, Ground Floor, Saryu CHS Ltd., Building No. 9, Suchidham, Behind Bank of India Building, Near, Dindoshi Court, Film City Road, Malad (E), Mumbai- 400 097 Mobile: 9821482519

# ICICI BANK LIMITED

Having Office address at Sansui Electronic Private Limited, 171, 17th Floor, Mittal Court, C-Wing, Opp. Vidhan Bhavan, Nariman Point, Mumbai- 400021

b. that a decree be passed agains Defendant directing Defendants to pay to the Plaintiff an aggregate sum of Rs. 6,56,194,01/- (Rupees Six Lakhs Fifty Six Thousand One Hundered Nienty Four and One Paisa Only) as per the Particulars of Claim mentioned aforesaid along with further interest thereon at the rate of 24% per annum from the date of filing the Suit till payment and/or realization.

the Court may deem fit in the facts Dated this 23th day of August, 2022 For Registrar. City Civil Court At Dindoshi.



Regional Stressed Assets Recovery Branch, Dena Bank Building, 1st Floor, 17-B, Horniman Circle, Fort, Mumbai-400001.Phone: 022-68260059/60/61 Email: sarmms@bankofbaroda.co.in

## APPENDIX IV-A, II-A [PROVISION TO RULE 8(6) AND 6(2)]

SALE NOTICE FOR SALE OF IMMOVABLE PROPERTIES E-Auction Sale Notice for Sale of Immovable Assets under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with proviso to Rule 6 (2) & 8 (6) of the

Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower (s), Mortgagor (s) and Guarantor (s) that the below described immovable property mortgaged/charged to the Secured Creditor, possession of which has been taken by the Authorised Officer of Bank of Baroda, Secured Creditor, will be sold on "As is where is", "As is what is", and "Whatever there is" basis for recovery of dues in below mentioned account/s. The details of Borrower/s/Mortgagor/Guarantor/s/Secured Asset/s/Dues/Reserve Price/e-Auction date & Time, EMD and Bid Increase Amount are mentioned below -Sr/ Name & Address of Borrower/s Guarantor/s Description of the immovable / Movable property with known Total Dues Date & Time (1) Reserve Price Status of Property

Lot No	Name & Address of Borrower/s Guarantor/s	Description of the Immovable / Movable property with known encumbrances, if any	lotal Dues	of E-auction	(1) Reserve Price (2) EMD (3) Bid Increase Amount (Rs. in lacs)	Possession (Constructive /Physical)	Inspection date & Time and contact details
		Industrial Gala No.102, 1st floor, Admeasuring 85.404 Sq. Mtrs in the Industrial estate known as "Geeta Industrial Estate No.7" situate, lying & being on piece or parcel of land bearing S No: 50 Hissa No: 6, S No: 47, H No: 1/1 & ½, S.No: 46 H.No: 1/1 & S.No: 45 H.No: 5/1 & 2/1 situate lying and being at Village: Bilalpada, Taluka: Vasai, Dist.: Thane. <b>Encumbrance known to Bank: Nil</b>	Rs 242.59 lacs +unapplied interest and other 28-09 14:0	28-09-2022 14:00 Hrs to 18:00 Hrs	1. 35.16 2. 3.60 3. 0.25	Physical Possession	19-09-2022 10.00 AM to 2.00PM Mr. Vijaykumar Jatav 8485816963
		Industrial Gala No.103, 1st floor, Admeasuring 85.404 Sq. Mtrs in the Industrial estate known as "Geeta Industrial Estate No.7" situate, lying & being on piece or parcel of land bearing S.No.50 Hissa No.: 6, S. No: 47 H.No: 1/1 & V2, S.No: 46 H.No: 1/1 & S.No:45 H.No: 5/1 & 2/1 situate lying and being at Village: Bilalpada, Taluka: Vasai, Dist.: Thane <b>Encumbrance known to Bank: Nil</b>	charges there on from		1. 35.16 2. 3.60 3. 0.25		
2	Mr. Rajesh Babulal Mantri (Borrower) M/s R.B. Mantri, Shop No 10, Pushpanjali Apt. Bazar Peth, Kalyan West Dist-Thane Guarantors:  1.Mrs. Kiran R Mantri- R/o Flat No 5 & 6. 2nd Floor, A Wing, Pushpanjali Niwas CHS Ltd. Near Bazar Peth, Kalyan West, Dist-Thane  2.Mr. Nitin B. Bhanushali- R/o BK No 608, "B" Wing, Archies Apartment, Oak Baug, Valiper Road, Kalyan West, Dist: Thane  3.Ms. Jamuna B. Mantri, R/o Flat No 5 & 6, 2nd Floor, "A" Wing, Pushpanjali Niwas CHS Ltd. Kalyan West, Dist: Thane	Shop no 1 admeasuring about 129 sq. ft. built up area on ground floor in C wing of the building as "Shree Vighnahar Chhaya Co-Op Housing society Ltd. Constructed on CTS no 1256 & 1258A Situated at near Bazar peth Police station bazar peth Kalyan (West), Taluka-Kalyan, Thane -421301 Encumbrance Known to Bank: Nil		28-09-2022 14:00 Hrs to 18:00 Hrs		Physical Possession	21.09.2022 11.00 AM to 01.00 PM Mr. Mohan Sarkate
		Shop no 4 admeasuring about 268 sq. ft. built up area on ground floor in C wing of the building as "Shree Vighnahar Chhaya Co-Op Housing society Ltd. Constructed on CTS no 1256 & 1258A Situated at near Bazar peth Police station bazar peth Kalyan (West), Taluka-Kalyan, Thane -421301 Encumbrance Known to Bank: Nil		28-09-2022 14:00 Hrs to 18:00 Hrs		Physical Possession	8169009953
		Shop no 6 admeasuring about 226 sq. ft. built up area on ground floor in C wing of the building as "Shree Vighnahar Chhaya Co-Op Housing society Ltd. Constructed on CTS no 1256 & 1258 A Situated at near Bazar peth Police station bazar peth Kalyan (West), Taluka-Kalyan, Thane -421301 Encumbrance Known to Bank: Nil	and other charges there on from 01-10-2016	28-09-2022 14:00 Hrs to 18:00 Hrs		Physical Possession	
		Shop no 2, 10 & 11 total build up area of all the shops together admeasuring about 737 sq. ft. built up area on ground floor in C wing of the building as "Shree Vighnahar Chhaya Co-Op Housing society Ltd. Constructed on CTS no 1256 & 1258A Situated at near Bazar peth Police station bazar peth Kalyan (West), Taluka- Kalyan, Thane -421301 Encumbrance Known to Bank: Nil			1. 41.50 2. 4.15 3. 0.25	Physical Possession	

Note: The purchaser shall bear applicable Taxes, GST relating to immovable properties. For detailed terms and conditions of sale, please refer to the link provided in https://www.bankofbaroda.in/e-auction.htm and https://ibapi.in. Also, prospective bidders may contact the authorized officer on Tel No. 022-68260059/60/61/62



Authorized Officer Bank of Baroda

Slum Rehabilitation Authority

Administrative Building, Pri. Anant Kanekar Road, Vandre (E.), Mumbai - 400 051, Tel.: 26590519 Website: www.sra.gov.in Email: info@sra.gov.in

### PUBLIC NOTICE

WHEREAS this public notice is published for the information to the land owner/any interested persons in the land in Village of Mumbai Suburban District mentioned in column 2, CTS No. mentioned in column 3 area mentioned in column 4 in the name of land owners mentioned in column 5 as per government record in table given below. The occupiers/hutment dwellers have formed Co-operative Housing Society (Proposed) mentioned in column 6 in table given below and have submitted the proposal for land acquisition under the provisions of Section 14(1) of the Maharashtra Slum Areas (Improvement, Clearance & Redevelopment) Act, 1971 to implement the scheme of slum rehabilitation in respect of the property described below

Sr. No.	Village & Taluka Name	C.T.S. No.	Area to be acquired in sq. mtrs.	Name of the Owner/ ImlaMalak	Society Name
NO.	raiuka Name		in sq. mirs.	Imiawaiak	
1	2	3	4	5	6
1.	Village Malad	495B (pt)	185.10	Holder:	Shubh Mangal SRA
	Taluka-Borivali			1) Mr. C.A. Bhatiya	CHS.
				2) Mr. I.A. Bhatiya	
	Total		195 10 Sa mtr		

However, the owner of the land or any other person who is interested in such land by this notice is once agair informed to show cause in writing in the office of the Slum Rehabilitation Authority, Bandra-(E), Mumbai- 400 051 during office hours (between 9.45 am & 5.30 pm.) why the said land should not be acquired for the public urpose within 30 days from the date of issue of this public notice.

No. SRA/Tah-2(S.C)/Shubh Mangal/L.A./2022/34755 Date: 02/09/2022 Place: Bandra, Mumbai

(SATISH LOKHANDE) CHIEF EXECUTIVE OFFICER SLUM REHABILITATION AUTHORITY

## **WINDSOR MACHINES LIMITED** CIN: L99999MH1963PLC012642

Registered Office: 102/103, Dev Milan Co. Op. Housing Society, WINDSOR

Next to Tip Top Plaza, LBS Road, Thane (W) - 400 604. Website: www.windsormachines.com Email: investors@windsormachines.com, contact@windsormachines.com

INFORMATION REGARDING THE  $59^{ t h}$  annual general meeting to be held THROUGH VIDEO CONFERENCE (VC) / OTHER AUDIO VISUAL MEANS (OAVM)

The 59th Annual General Meeting ("AGM") of the Members of Windsor Machines Limited ("the Company") will be held on Friday, September 30, 2022 at 11:30 a.m. through Video Conferencing ("VC")/Other Audio-Visual Means ("OAVM") in compliance with the applicable provisions of the Companie Act 2013 and Rules issued thereunder and the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with all the applicable Circulars issued by Ministry o Corporate Affairs (MCA) and the Securities and Exchange Board of India (SEBI), to transact the business se forth in the Notice of the AGM.

The electronic copies of the Notice of the 59th AGM and Annual Report for the financial year 2021-22 will be sen to all the Members whose e-mail addresses are registered with the Company/Depository Participants and the aforesaid documents will be available on the Company's website at <a href="www.windsormachines.com">www.windsormachines.com</a> and on the website of the Stock Exchanges, BSE Limited at www.bseindia.com & the National Stock Exchange of India Limited at <a href="www.nseindia.com">www.nseindia.com</a> and also on the website of Central Depository Services (India) Limited (CDSL agency for providing the Remote e-Voting facility i.e. <a href="www.evotingindia.com">www.evotingindia.com</a>.

The Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Saturday September 24, 2022 to Friday, September 30, 2022 (both days inclusive) for the purpose of AGM.

Manner of registering/ updating e-mail addresses:

Members holding shares in physical form - please provide necessary details like Folio No., Name of member scanned copy of the share certificate (front and back), PAN (self-attested scanned copy of PAN card), AADHAR (self-attested scanned copy of Aadhar Card), by email at <u>investors@windsormachines.com</u>/ or email to our Registrar and Share Transfer Agents Link Intime at <u>rnt.helpdesk@linkintime.co.in</u> and/or send letter to Link ntime India Pvt. Ltd, C 101,247 Park, L.B.S. Marg, Vikhroli (West), Mumbai 400083

Members holding shares in dematerialized mode are requested to register/ update their e-mail addresses with their relevant Depository Participants.

## Manner of voting at the AGM:

Members can cast their vote(s) on the business as set out in the Notice of the AGM through electronic voting system (e-voting), the manner of voting, including voting remotely (remote e-voting) by Members holding shares in dematerialized mode, physical mode and for members who registered their email address has been provided in the Notice of the AGM. Members attending the AGM who have not cast vote(s) by remote e-voting will be able to vote electronically at the AGM.

### Payment of Dividend:

The Board of Directors of the Company considered and recommended payment of final dividend of ₹1.00/ (Rupee one only) each per equity share, subject to the approval of members at the ensuing 59th AGM. The final dividend, if approved by the Members will be paid on or after October 06, 2022, within statutory limit to the nembers whose name appears in the Register of Members as on the Record date i.e. Friday, September 23 2022. The final dividend will be paid electronically through various online transfer modes those members who have updated their bank account details. For members who have not updated their bank account details dividend warrants will be sent to their registered addresses.

Manner of registering/ updating bank details (if not registered) for receiving dividend:

- If shares are held dematerialized mode: by submitting forms and documents as may be required by the Depository participants
- If shares are held in physical mode: by email at <a href="mailto:investors@windsormachines.com">investors@windsormachines.com</a>/ or email to our Registrar and Share Transfer Agents Link Intime at <a href="mailto:rnt.helpdesk@linkintime.co.in">rnt.helpdesk@linkintime.co.in</a> and/or send letter to Link Intime India Pvt. Ltd, C 101,247 Park, L.B.S. Marg, Vikhroli (West), Mumbai 400083.

The above information is being issued for the information and benefit of all the members of the Company and is in Compliance with Circular(s) issued by the MCA and SEBI. By Order of the Board

GIC Re

Place: Ahmedabad

Date: September 03, 2022

## GENERAL INSURANCE CORPORATION OF INDIA

For Windsor Machines Limited

Deepak Vvas

Company Secretar

(A Government of India Company)

Regd. Office: 'Suraksha', 170, J. Tata Road, Churchgate, Mumbai - 400 020 Tel: +91-22-2286 7000, Fax: +91-22-2288 4010, Website: www.gicofindia.com, E-mail: investors.gic@gicofindia.com **CIN:** L67200MH1972GOI016133, **IRDAI REG. NO.** 112

## NOTICE OF 50<sup>th</sup> ANNUAL GENERAL MEETING

## Annual General Meeting:

Notice is hereby given that the 50th Annual General Meeting (AGM) of General Insurance Corporation of India will be held on **Monday, 26<sup>th</sup> September 2022 at 03:00 p.m. (IST)** through Video Conferencing/Other Audic Visual Means (OAVM) in compliance with the applicable MCA circulars and provisions of the Companies Act and SEBI Regulations (collectively referred to as Statutory Provisions) to transact the business as set out in the Notice of AGM. The proceeding of the AGM shall be deemed to be conducted at the Registered Office of the Corporation.Notice of AGM and Annual Report:

The Notice convening the AGM and the Annual Report of the Corporation for the financial year 2021-22 have been emailed on Friday, 2<sup>nd</sup> September 2022 to Members whose registered email IDs are available with Depository Participants(DP)/Registrar and Transfer Agent (RTA). The aforesaid documents can also be accessed on the websites of the Corporation at www.gicofindia.com, Stock Exchanges at www.bseindia.com and www.nseindia.com and e-voting agency M/s. National Securities Depository Limited ("NSDL") at www.evoting.nsdl.com

E-voting through Electronic means: Pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with other applicable statutory provisions, the Corporation has engaged the services of M/s. National Securities Depository Limited ("NSDL") for provision of remote e-voting facility as under:

Particulars	Prior to AGM	During AGM	
Commencement of remote e-voting	Wednesday, 21st September 2022 [From 09:00 a.m. (IST)]	Monday, 26 <sup>th</sup> September 2022	
End of remote e-voting	Sunday, 25 <sup>th</sup> September 2022 Monday, 26 <sup>th</sup> September [Till 05:00 p.m. (IST)] (15 minutes post end or		
Cut-off date (for eligibility to vote)	Monday, 19 <sup>th</sup> September 2022		
Weblink to access	https://www.evoting.nsdl.com		
E-voting Event Number	EVEN-121687		

- Notes: 1. A person whose name appears in the Register of Members/Beneficial Owners as on the cut-off date i.e. Monday, 19th September 2022 only shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as voting at 2. The Voting rights of Members shall be in proportion to the Equity shares held by them in the paid-up equity
- share capital of the Corporation as on 19th September 2022. 3. Members who have not registered their email addresses or any person who becomes a Member of the Corporation after despatch of the Notice of the AGM but before the cut-off date for e-voting i.e. 19<sup>th</sup> September 2022 can email the request to the Corporation at <a href="mailto:investors.gic@gicofindia.com">investors.gic@gicofindia.com</a> by quoting the Folio No./DP-ID Client ID for obtaining copy of the Notice and Annual Report. Such Members are
- requested to follow the instructions given under the notes in the Notice of AGM to obtain Login id & Password 4. The Members who have cast their votes by remote e-voting prior to the AGM may also attend/participate in
- 5. The Members who shall be present in the AGM through VC/OAVM facility and have not cast their votes

the AGM through VC/OAVM but shall not be entitled to cast their votes again.

 $through \, remote \, e\text{-}voting \, and \, are \, otherwise \, not \, barred \, from \, doing \, so, \, shall \, be \, eligible \, to \, vote \, during \, the \, AGM.$ 6. Members who are desirous of inspecting the Statutory Registers/Documents forming part of Annual Reports can write to the Corporation on email id: cs.gic@gicofindia.com stating their DP-ID & Client ID or Folio No. upto the date of AGM.

7. Members who would like to ask questions during the AGM need to register themselves as a speaker by

- sending their requests mentioning their names, DP ID and Client ID/Folio number, and mobile number at gicagm.speakers@gicofindia.com between Monday, 19th September 2022 (09:00 a.m. IST) and Wednesday, 21st September 2022 (05:00 p.m. IST). Only those Members who have pre-registered themselves as a speaker will be allowed to express their views/ask questions during the AGM. The Corporation reserves the right to restrict the number of speakers depending on the availability of time for the AGM.
- 8. In case of queries, Members may refer to the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and the E-Voting User Manual for Shareholders available at the download section of NSDL at www.evoting.nsdl.com Members may also contact the following: Toll free no.: 1800-222-990 or 1800-22-44-30 or contact Mr. Amit Vishal / Ms. Pallavi Mhatre, NSDL at the

 $designated\ email\ IDs\ at\ \underline{evoting@nsdl.co.in}$ This public notice is also available on the Corporation's website (www.gicofindia.com)

For General Insurance Corporation of India

(Satheesh Kumar) **Company Secretary** 

Place: Mumbai Dated: 02.09.2022

### जाहीर सूचना

(आयबीबीआय (परिसमापन प्रक्रिया) अधिनियम, २०१६ च्या अधिनियम ३१ (२) आणि १२ (३) सह वाचलेल्या रेग्युलेशन ३१अ च्या अनुषंगाने )

ग्लोबल टॉवर्स लिमिटेडच्या स्टेकहोल्डर्सच्या लक्ष वेधण्यासाठी - परिसमापनामध्ये भायबीबीआय (परिसमापन प्रक्रिया) अधिनियम, २०१६ च्या अधिनियम ३१ (२) च्या अनुषंगान, याद्वारे एक मार्वजनिक घोषणा करण्यात आली आहे की ग्लोबल टॉवर्स लिमिटेड - परिसमापनामध्ये (कॉर्पोरेट कर्जदार) च्य भागधारकांची यादी एनसीएलटी वेब पोर्टलवर २ सप्टेंबर २०२२ रोजी ई-फाइल करण्यात आली आहे.

कोणतेही कार्य चाल नसल्यामळे कॉर्पोरेट कर्जदाराच्या वेबसाइटवर, स्टेकहोल्डर्सच्या घटनेची उक्त यादी खालील ईमेल आयडीवर मेल पाठवून तपासली जाऊ शकते: श्रूव.सश्रेलरश्रींशीऽसारळश्र.लेा. हितधारकांच्या संविधानाने कृपया नोंद घ्यावी की, हितधारकांच्या घटनेच्या यादीतील नोंदीतील कोणताही बदल माननीय एनसीएलटी, मुंबई खेंडपीठासमोर दाखल केलेल्या भागधारकांना माननीय एनसीएलटी. मंबई यांच्या मान्यतेच्या अधीन केले जाईँल तारीख: २ सप्टेंबर, २०२२ लक्ष्मीकांत यशवंत देसाई

ग्लोबल टॉवर्स लिमिटेडसाठी परिसमापव रजि. क्रमांक : आबीबीआय/आयपीए-००१, आयपी-पी०१६६९/२०१९-२०२०/१२६४१ संपर्क पत्ता : ५०३, अथर्व, एम बी राऊत रोड, शिवाजी पार्क, दादर (पश्चिम), मुंबई- ४०० ०२८ संपर्क क्रमांक : +९१ ९९२०२०३३६६ ईमेल : gmail.com@gmail.com

## शृद्धिपत्र

OICICI Bank

**शाखा कार्यालय** : आयसीआयसीआय बँक लिमिटेड, ७४ टेक्नो पार्क, लेव्ह ३-५, ९१ स्प्रिंग बोर्ड, सीप्झसमोर, गेट क्र-२, सी-क्रॉस रोड, मरोळ एमआयडीसी, अंधेरी (पू), मुंबई ४०००९३. कॉर्पोरेट कार्यालय: आयसीआयसीओय बॅंक टॉवर्स, बांद्रा - कुर्ला कॉम्प्लेक्स, बांद्रा (पूर्व), मुंबई-४०००५१

दि. ऑगस्ट ३१, २०२२ रोजी सरफैसी ॲक्ट, २००२ अन्वये प्रकाशित नवशक्ती मुंबई आवृत्तीमधील पान क्र. १० मध्ये कर्जदार श्री. विकास कमलेश कुमार सिंग, ज्यांचा कर्ज क्र. एलबीएनएमयु००००३३६९७२२ अंतर्गत लिलाव सूचनेच्या जाहीरातीचा संदर्भ पहा. कृपया नोंद घ्यावी, अनावधानाने आणि नकळत एकूण राखीव किंमत रु. १,१७,००,०००/- अशी

नमूद झाली आहे. म्हणून कृपया 🛭 रु. १,७१,००,०००/ – अशी वाचावी. सदर तारण मत्ता वेगवेगळा विक्री करण्यात येईल. इतर तपशिलात कोणताही बदल नाही. आम्ही सदर संदर्भात तुम्हाला झालेल्या गैरसोईबद्दल मनापासून खेद व्यक्त करीत आहोत.

सही/-प्राधिकृत अधिकारी दिनांक : सप्टेंबर ०३, २०२२ ठिकाण : मुंबई आयसीआयसीआय बँक लिमिटेड

### पारनॅक्स लॅब लिमिटेड

नोंदणी कार्यालय : गाळा क्र. ११४, बिल्डिंग क्र. ०८, जोगनी इंडस्ट्रियल कॉम्प्लेक्स, चुन्नाभट्टी, मुंबई - ४०००२२,

सीआयएन : एल३६९१२एमएच१९८२पीएलसी०२७९२५ द्र क्र.: ०२२-६८२५२५२५, फॅक्स : ०२२-२४०५७७०८ वेबसाईट : www.naxparlab.com, ईमेल आयडी : compliance@naxparlab.com जाहीर सुचना

### इलेक्ट्रॉनिकली पत्रव्यवहार प्राप्त करण्यासाठी ईमेल-आयडी आणि मोबाईल नंबर्स अपडेट करणे

पारनॅक्स लॅब लिमिटेड दिलेल्या प्रक्रियेनुसार त्यांचे ई-मेल पत्ते आणि मोबाईल क्रमांक **नोंदविण्यासाठी** तिच्या सर्व भागधारकांना विनंती करीत आहे. ती कोव्हिड-१९ च्या पार्श्वभूमीवर निगम व्यवहार मंत्रालय, भारत सरकारद्वारे जारी जनरल सर्क्युलर क्र. १४/२०२० दिनांक ८ एप्रिल, २०२०, जनरल सर्क्युलर क्र. १७/२०२० दिनांक १३ एप्रिल, २०२० जनरल सर्क्युलर क्र. २०/२०२० दिनांक ५ मे, २०२० आणि जनरल सर्क्युलर क्र. ०२/२०२१ दिनांक १३ जानेवारी, २०२१ आणि सेबी सर्क्युलर क्र. सेबी/एचओ/सीएफडी/ सीएमडी१/सीआयआर/पी/२०२०/७९ दिनांक १२ में, २०२०, १२ में २०२० रोजीच्य सर्क्युलर अंतर्गत मंजुर वाढविलेली सवलत दिनांक १५ जानेवारी, २०२१ रोजीचे सर्क्युलर संदर्भ क्र. सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी/२०२१/११ आणि १३ मे २०२२दिनांकीत सर्क्युलर च्या अनुपालनात इलेक्ट्रॉनिकली वार्षिक अहवाल, सर्वसाधारण सभेची सूचना आणि कोणताही अन्य महत्त्वाचा पत्रव्यवहार पाठविण्यासाठी कंपनीकडून सुविधा देण्यात येणार आहे.

कंपनीची **४० वी वार्षिक सर्वसाधारण सभा** ही व्हीसी/ओएव्हीएम मार्फत **बुधवार २८ सप्टेंबर, २०२२** रोजी घेण्यात येणार आहे. त्यामुळे प्रत्यक्ष स्वरुपात शेअर्स धारण केलेले आणि त्यांचे ई-मेल आयडी न नोंदविलेल्या भागधारकांना इलेक्ट्रॉनिक माध्यमाने एजीएमची सूचना वार्षिक अहवाल आणि इतर महत्वाचा पत्रव्यवहार पाठविण्यासाठी कंपनी/आरटीएकडे मोबाईल क्र. पॅन, आधार कार्ड, बँक मॅनडेट सह त्यांचे ईमेल पत्ते सादर करण्याची विनंती करण्यात येत आहे.

डिमटेरियलाईज्ड स्वरुपात कंपनीचे शेअर्स धारण केलेले परंतु ज्यांनी ईमेल पत्ते नोंदविलेले नाहीत आणि मोबाईल क्र. अपडेट केलेला नाही त्यांना डिपॉझिटरी पार्टिसिपंटस् मार्फत त्यांच्य संबंधित डिपॉझिटरीजकडे संपर्क करण्याची विनंती करण्यात येत आहे.

ज्या भागधारकांचे ईमेल पत्ते, मोबाईल नंबर्स, बँक मॅनडेट अगोदरच कंपनी/डिपॉझिटरीजकडे अपडेट केले आहे त्यांनी काहीही करण्याची आवश्यकता नाही.

कृपया compliance@naxparlab.com किंवा rnt.helpdesk@linkintime.co.in कडे वरील सदर तपशिल पाठवावा. स्पष्टीकरणासाठी कृपया कंपनीचे रजिस्ट्रार आणि ट्रान्सफर एजंट - लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांना rnt.helpdesk@linkintime.co.in येथे किंवा सी-१०१, २४७ पार्क, एल. बी. एस. मार्ग, विक्रोळी (पश्चिम) मुंबई - ४०००८३ येथे संपर्क साधावा.

पारनॅक्स लॅब लिमिटेड करित सही/

दिनांक : ०३.०९.२०२२ प्रीत कुकरेजा कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी ठिकाण : मुंबई

मुंबई येथील न्यायमंडळाच्या उच्च न्यायालयामध्ये सामान्य मळ दिवाणी अधिकारीता अंतरिम अर्ज (एल) क्र. २०२२ चा २४४८१, कंपनी याचिका क्र. ३१९ ऑफ २०१३

कंपनी कायदा, १९५६ च्या बाबतीत श्रेयांस मोटर्स प्रा. लि. च्या प्रकरणामध्ये (लिक्व. मध्ये.)

आशिष चोरद्रिया सावित्री लीजिंग अँड फायनान्स लिमिटेडच्या प्रकरणामध्ये विरुद्ध श्रेयन्स मोटर्स प्रायव्हेट लिमिटेड

आमंत्रित करण्यासाठी सूचना याद्वारे नोटीस दिली जाते की अर्जदाराने २०१३ च्या कंपनी याचिका क्र. ३१९ मध्ये पारित केलेल्या दिनांक ०९.०७.२०१४ चा आदेश रह करण्यासाठी २०२२ चा अंतरिम अर्ज (एल.) क्रमांक २४४८१ काढला आहे. उपरोक्त अंतरिम अर्ज (एल.) क्र. २०११ चा २४४८१ वर २४.०८.२०२२ रोजी २०२२ सुनावणी झाली जेव्हा माननीय उच्च न्यायालय, मुंबई यांनी अधिकत परिसमापकाला मेसर्स श्रेयन्स मोटर्स प्रायव्हेट लिमिटेडच्या संदर्भात दावे आमंत्रित करणारी सचना प्रकाशित करण्याचे निर्देश देण्यास आनंद झाला. सदर अर्ज २**१.०९.२०२२** रोजी माननीय कंपनी न्यायाधीशांच्या बोर्डावर दिसून

समापन आदेशाच्या प्रस्तावित रिकॉलची सूचना/दावे

्र याद्वारे पुढील सूचना देण्यात येत आहे की, कंपनीविरुद्ध दावा असलेल्या **कोणत्याही कर्जदार/कामगाराने** अधिकृत परिसमापक, उच्च न्यायालय, मुंबई यांचे कार्यालय ५ मजला, बँक ऑफ इंडिया बिल्डिंग, एम. जी. रोड, फोर्ट, मुंबई ४०० ००१ येथे दावा दाखल करावा, <u>१७.०१.२०२२</u> रोजी किंवा त्यापूर्वी ते अधिकृत परिसमापकाच्या कार्यालयापर्यंत पोहोचण्यासाठी किंवा अधिकृत परिसमापकाला पोस्टाने पाठवण्यासाठी त्याच्या पूर्ण नावासह आणि पत्यासह, जेणोकरू सांगितलेल्या तारखेच्या पूर्वी पोहोचेल अशा बेताने पाठवावे. कोणताही कर्जदार/कामगार ज्याने अधिकृत रिसमापकाकडून लेखी नोटीस देऊन आवश्यक असल्यास, त्याचा पुरावा पाठविला असेल, त्याने वैयक्तिकरित्या किंव त्याच्या विकलाद्वारे, अशा कर्जाच्या किंवा दाव्याच्या तपासणीस अशा वेळी आणि ठिकाणी नमृद केले जाईल. अशी नोटीस आणि त्याच्या कर्जाचा किंवा दाव्याचा आवश्यक असा पुढील पुरावा सादर करेल, असे न केल्यास असे कर्ज किंवा दावा कोणत्याही कारणाशिवाय नाकारण्यास जबाबदार असेल.

अधिकत परिसमापक, उच्च न्यायालय, मंबर्ड ५ वा मजला, बँक ऑफ इंडिया बिल्डिंग, एम. जी. रोड, फोर्ट,

मुंबई - ४०० ०२३. दुरध्वनी :- २२६७००२४, २२६७५००८. samapakmum@yahoo.com

# KJMC FINSERV

### केजेएमसी फायनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेड

सीआयएन : एल६५१००एमएच१९८८पीएलसी०४७८७३ नोंदणीकृत कार्यालयः १६२, अटलांटा, १६ वा मजला, नरिमन पॉईंट, मुंबई-४०० ०२१ फोनः+९१-२२-४०९४५५०० फॅक्सः ०२२-२२८५२८९२, संकेतस्थळ : www.kjmcfinserv.ci ई-मेल: investor.finance@kjmc.com

### ३४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा ई-व्होटिंग माहिती आणि पुस्तिका बंद होण्याच्या तारखेची सूचना

गद्वारे सूचना देण्यात येते की : कंपनीची 3× वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) बधवार, २८ सप्टेंबर, २०२२ रोजी स. ११.३० व कमलनयन बजाज हॉल, बजाज भवन, जमनालाल बजाज मार्ग, निरमन पॉईंट, मुंबई-४०० ०२१ येथे ३४ व्य एजीएमच्या सचनेत मांडलेल्या सर्वसाधारण आणि विशेष कामकाज करण्यासाठी आयोजित करण्यात येणार आहे

कंपनी अधिनियम २०१३ च्या कलम ९१ महवाचता त्या अंतर्गत केलेले नियम आणि मेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ (लिस्टिंग रेग्युलेशन्स) च्या रेग्युलेशन ४२ अन्वये सदस्यांचे रजिस्टर आणि कंपनीची शेअर हस्तांतरण पुस्तके गुरुवार, २२ सप्टेंबर, २०२२ ते बुधवार २८ सप्टेंबर, २०२२ (दोन्ही दिवसांचा समावेश) रोजीस एजीएमच्या हेतूकरिता बंद ठेवण्यात येणार आहेत.

३४ व्या एजीएमची सचना आणि २०२१-२२ साठी वार्षिक अहवाल हा ज्या सदस्यांचे ई-मेल ॲडेस त्यांच्य डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स किंवा कंपनीकडे नोंदणीकृत आहेत त्यांना इलेक्ट्रॉनिक स्वरुपाद्वारे दिनांक ०२ सप्टेंबर २०२२ रोजी पाठविण्यात आला आहे. ३४ व्या एजीएमची सूचना आणि कंपनीचा वार्षिक अहवाल २०२१ २२ हा कंपनीचे संकेतस्थळ www.kjmcfinserv.com येथे कंपनीच्या सदस्यांच्या संदर्भाकरिता उप

कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १०८ च्या तरतुदी आणि कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन नियमावली, २०१४ (प्रचलित सांविधिक सुधारणा आणि/किंवा पुनर्अधिनियमितीसह) च्या नियम २०, सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेटस्) रेग्युलेशन्स २०१५ च्या रेग्युलेशन ४४ आणि . इन्स्टिट्युट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाद्वारे निर्गमित सेक्रेटरियल स्टॅंडर्डस् ऑन जनरल मिटिंग्ज (एसएस-२) अनुपालनाने, कंपनीला सर्व ठरावांवर इलेक्ट्रॉनिक माध्यमाने मतदानाचा त्यांचा हक्क वापरण्याच सुविधा तिच्या सर्व सभासदांना पुरविल्याचा आनंद होत आहे आणि कामकाज सीडीएसएलद्वारे पुरविलेल्य दूरस्थ ई-मतदाना सेवेमार्फत करता येईल. कंपनीचे सदस्य, ज्यांनी कट ऑफ तारखेस म्हणजेच दिनांक २ ... सप्टेंबर, २०२२ रोजीस प्रत्यक्षरित्या किंवा अप्रत्यक्षरित्या शेअर्स धारण केले असतील ते ३४ व्या एजीएमच सूचनेत मांडलेल्या व्यवसायांवर एजीएमच्या ठिकाणाऐवजी इतर ठिकाणाहन इलेक्ट्रॉनिकली त्यांचे मत (रिमो ई–मतदान) देऊ शकतात. ई–मतदानाच्या कालावधीची सुरुवात दिनांक २३ सप्टेंबर, २०२२ रोजीस (स ९.०० वा.) आणि समाप्ती दिनांक २७ सप्टेंबर, २०२२ रोजीस (सायं, ५.०० वा.) होणार आहे. ई-मतदाना मॉड्यल त्यानंतर मतदानाकरिता सीडीएसएलद्वारे बंद ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर रिमोट इ-मतदानाल

बॅलोट/पोलिंग पेपरद्वारे व्होटिंगची सुविधा ३४ व्या एजीएमच्या स्थळी उपलब्ध असेल. सभेस उपस्थित सदस्र ज्यांनी रिमोट ई-व्होटिंगद्वारे आपले वोट नोंदवले नाही, अशांनी सभेमध्ये त्यांचा व्होटिंग हक्क बजावावा. ज्य सदस्यांनी रिमोट ई-व्होटिंगद्वारे आधीच आपले वोट दिले असल्यास ते सभेस उपस्थित राहू शकतात एजीएममध्ये सहभागी होऊ शकतात, परंतु त्यांना सभेत वोट देण्याचा हक नसेल.

कंपनी अधिनियम, २०१३ च्या तरतुदी व सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स रेग्युलेशन्स, २०१५ च्या तरतुर्दीनुसार कंपनीने मे. एस. एस. रौथान ॲण्ड असोसिएट्स, कार्यरत कंपनी सचिवांची फर्म, यांची ३४ व्या एजीएमध्ये योग्य आणि पारदर्शक पद्धतीने ई-व्होटिंग व पोलिंग प्रक्रियेसाट तपासणी अधिकारी म्हणून नेमणूक केली आहे.

कोणीही व्यक्ती ज्यांनी ३४ व्या एजीएमची सूचना पाठविल्यानंतर कंपनीचे शेअर्स संपादित केले आहेत आणि कंपनीचे सभासद बनले आहेत आणि कट ऑफ तारीख म्हणजेच २१ सप्टेंबर, २०२२ रोजीस शेअर्स धारण केलेले आहेत ते <u>helpdesk.evoting@cdslindia.com</u> येथे विनती पाठवून युजर आयडी आणि पासवर्ड प्राप्त करू शकतात. तथापी त्या व्यक्तीने ई-मतदानासाठी कीडीएसएलकडे अगोदर नोंदणी केली असल्यास ते मतदान करण्यासाठी विद्यमान युजर आयडी आणि पासवर्ड वापरू शकतात.

ई-मतदानासंबंधी तपशीलवार सूचनांकरिता, सदस्य ३४ व्या एजीएमच्या सूचनेच्या टिपांचा किंवा फ्रिक्वेन्टर्ल आस्वड क्वेशन (एफएक्यू)चा आणि <u>https://www.evotingindia.com</u> च्या हेल्प सेक्शन येथे सदस्यांकरित ई-मतदान युजर मॅन्युअलचा संदर्भ कृपया घेऊ शकतात. ई-व्होटिंग संदर्भातील कोणतेही प्रश्न किंवा शंका असल्यास, सदस्य श्री. राकेश दळवी, सीडीएसएलचे मॅनेजर यांना <u>helpdesk.evoting@cdslindia.com</u> यावर ई-मेलद्वारे किंवा ०२२-२३०५८५४२/४३. यावर संपर्क करू शकतात.

केजेएमसी फायनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेडकरित

दिनांक : ०२ सप्टेंबर, २०२२ मणिपाल सिंग चौहा कंपनी सचिव

प्रथम लिलावा तरीखः 12.09.2022

## जाहीर सूचना

सूचना याद्वारे देण्यात येते की, याखाली परिशिष्टात अधिक विशेषतः वर्णिलेल्या सदर परिसरासंदर्भात (१) श्री. अफजल सत्तार ओमरभॉय, (२) श्री. इम्तियाज सत्तार ओमरभॉय, (३) श्रीम. शहिदा अब्दुल सत्तार ए. ओमर, (४) सौ. अस्मा अन्वर ओमरभॉय, (५) श्री. अहमद अन्वर ओमरभॉय, (६) श्री. आमिर अन्वर ओमरभॉय, (७) श्री. आदिल अन्वर ओमरभॉय, (८) श्री. रियाद राशिद ओमरभॉय, (९) श्रीम. रूही राशिद ओमरभॉय ऊर्फ सौ. रूही ओमरभॉय जयकिशन (''ओमरभॉय कुटुंबीय'') यांचे हक्क, नामाधिकार आणि हितसंबंध आम्ही तपासत आहोत.

आम्हाला सूचित करण्यात आले आहे की, ओमरभॉय कुटुंबीय हे परिसरासंदर्भातील भाडे हकासाठी हकदार आहेत आणि त्याचा सर्वस्वी कब्जा वापर आणि अधिवास त्यांच्याकडे आहे.

कोणत्याही वा सर्व व्यक्ती/संस्था या कोणत्याही बँक आणि/वा वित्तीय संस्था ज्यांना कोणताही शेअर, हक्क, नामाधिकार, हितसंबंध, लाभ, दावा, आक्षेप आणि/वा मागणी इ. सदर परिसर वा त्याच्या कोणत्याही भागासंदर्भात आणि/वा विरूद्ध विक्री स्वरूपात, हस्तांतरण, अदलाबदल, भाडे, भाडेपट्टा, उपभाडेपट्टा, परवाना, लिव्ह अँड लायसन्स, केअर टेकर बेसिस, भाडे, पोट-भाडे, अभिहस्तांकन, मुक्तता, सुटका, गहाण, वारसाहक्क, अंत्यदान, सुविधाधिकार, बक्षीस, धारणाधिकार, प्रभार, निर्वाह, विश्वस्त, अधिकारलेख, व्यवसाय. कब्जा. कुटुंब व्यवस्थापन/मांडणी, प्रलंबित वाद वा कोणत्याही वाटप, करार, विलेख, प्रपत्र, लेख, अभिहस्तांतरण विलेख, अत्यंदानाद्वारे अन्य कोणतेही स्वरूप, कायद्याच्या कोणत्याही न्यायालयाचा हुकूमनामा वा आदेश, कंत्राट, करार, प्रतिज्ञा, धारण, विकास हक, संयुक्त विकास हक, भागीदारी, एफएसआय वापर वा टीडीआर वा बोजा वा अन्य स्वरूपात असल्यास. लिखित पद्धतीने सदर जाहीर सूचनेच्या प्रसिद्धीच्या तारखेपासून ७ (सात) दिवसात कागदोपत्री पुराव्यासह निम्नस्वाक्षरीकारांना खालील नमूद पत्त्यावर सचित करण्याची आवश्यकता आहे. असा कोणताही दावा प्राप्त न झाल्यास, सदर असा दावा अस्तित्वात नाही वा अधित्याग केल्याचे वा मोदन दिल्याचे समजण्यात येईल सदर जाहीर सूचनेला प्रतिसाद करण्यात येणारे सर्व दाव्यांसाठी कोट संदर्भ क्रमांक झेड आहे.

### उपरोल्लिखित परिशिष्ट (सदर परिसराचे वर्णन)

सर्व की, (छ) संपूर्ण २ रा मजला मोजमापित ३०० चौरस मीटर्स वा त्याप्रमाणे, (ळळ) संपूर्ण ३ रा मजला मोजमापित ३०० चौरस मीटर्स वा त्याप्रमाणे आणि (ळळळ) संपूर्ण टेरेस २ (दोन) खोलींसह मोजमापित एकूण १५ चौरस मीटर्स वा त्याप्रमाणे, सिताराम बिल्डिंग, ''डी'' ब्लॉक, जिमनीच्या प्लॉटवरील उभा असा सीएस क्र. १४९२ हा फोर्ट विभागाचा, मुंबई बेट शहराचा स्थित आहे, वसलेला आणि असा डी. एन. रोड, मुंबई ४००००१ येथे मुंबई शहराच्या जिल्हा आणि उपजिल्हा नोंदणीत

सदर दिनांक ३ सप्टेंबर, २०२२

मजित सुवर्णा भागीदार डीएसके लिगल वकील आणि सॉलिसिटर्स १२०३ - बीए, वन वर्ल्ड सेंटर, टॉवर २बी, मजला १२ बी, ८४१, सेनापती बापट मार्ग, एल्फिन्स्टन रोड, मुंबई

### स्थावर मिळकतीच्या विक्री करिता ई-लिलावासाठी जाहीर सूचना

ाक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रवशन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (यानंतर ॲक्ट) अं सिवयुद्धिविश्वान अण्ड ।त्वन-दूरवान आफ क्षावानियवल अस्टर्स् अण्ड ए-कासिस्ट आफ सिवयुद्धित इंट्रस्ट अब्ट, २००२ (योनतर अब्ट) अत्मत आयआयएफएल हाम फायनान्स लिसान्स लिसान स्वापन लिसान्स लिसान ons.com येथे परविलेल्या ई-लिलाव फ्लॅटफॉर्म मार्फत निम्नस्वाक्षरीकारांद्रारे करण्यात येईल

कर्जदार/सह-्कर्जदार/	मागणी सूचना	स्थावर मिळकत/		तिक कब्जाची तारीख	राखीव किंमत	
हमीदारांचे नाव	तारीख आणि रक्कम	तारण मत्तेचे वर्णन		०९-जून-२०२२	रु. ११,००,०००/-	
१. श्री. रमेश कुमार धिवर २. रागिणी एंटरप्रायझेस	०३-मार्च-२०२२ रु. १८,१९,५९३/- (रुपये अठरा लाख एकोणीस हजार	सोसायटी लिमिटेड मधील १ला मजला, इमारत क्र. ए- ०८ फ्लॅट क्र. १०४, मोजमापित ४७५ चौ. बिल्टअप क्षेत्र		तारखेनुसार एकूण थकबाकी : १-सप्टेंबर-२०२२	(रुपये अकरा लाख मात्र)	
२. श्रीम. सुनीता रमेश कुमार धिवर (प्रॉस्पेक्ट क्र. आयएल१००९२३८७)	पाचशे त्र्याण्णव मात्र)  बोली वाढीची रक्कम  ह. २५,०००/- (रुपये पंचवीस हजार मात्र)			5. १५,१७,५३१/- ां पंधरा लाख सतरा हजार राचशे एकतीस मात्र)	इसारा अनामत रक्कम (इअर) ह. १,१०,००/- (रुपये एक लाख दहा हजार मात्र)	
मालमत्तेची त	पासणीची तारीख	इअर शेवटची तारीख		ई-लिलावाची तारीख आणि वेळ		

०३-ऑक्टो-२०२२ ५.०० पर्यंत । हो**म फायनान्स लिमिटेड**े च्या नावे डिमांड डाफ्ट द्वारे किंवा आरटीजीएस/एनईएफटी मार्फत करणे आवश्यक आहे. खात्याः दानाचे माध्यम : सर्व प्रदान हे गुरुग्राम येथे देय 'आयआयए शील खालीलप्रमाणेः ए) खात्याचे नाव : आयआयएफएल होम फायनान्स लि., बी) बँकेचे नावः स्टॅण्डर्ड चार्टर्ड बँक लि., सी) खाते क्र. ५३१०५०६६२९४, डी) आयएफए कोड : SCBL0036025 किंवा पेमेंट लिंक: https://quickpav.iiflfinance.com

०६-ऑक्टो-२०२२ ११०० ते १३.०० पर्यंत

ई-लिलावात सहभागी होण्याकरिता इच्छुक बोलीदारांनी सेवा पुरवठादार https://www.bankeauctions.com कडे त्यांचा तपशील नोंदविणे आणि लॉगईन अकाऊंट, लॉगईन आयडी आणि पासवर्ड तयार करणे आवश्यक आहे. इच्छुक बोलीदारांनी वरील नमूद शाखा कार्यालयात इअरसाठी प्रदानाचा तपशील केवायसी आणि पॅन कार्डच्या प्रतींसह त्यांचे निविदा प्रपर पाठविणे/सादर करणे आवश्यक आहे.

बोलीदारांनी रकाना बोली वाढविण्याची रक्कम मध्ये नमूद रकमेच्या पटीत त्यांचे प्रस्ताव वाढविण्णे आवश्यक आहे. जर बोली लिलावाच्या समाप्तीच्या वेळेच्या अंतिम ५ मिनिटांमध्ये केल्यास समाप्तीचा वेळ आपोआप ५ मिनिटांकरीता विस्तारित होईल.

रामाताच चळ जानाजा - नामाज्यकाला करणाला क्ष्यः यसस्वी बोतीसामी एओ यांनी बोली मुल्य स्विकारत्याणासून २४ तासात (इअर समायोजित केल्यानंतर) बोली रकमेच्या २५% आणि बोली रकमेच्या उर्वरित ७५% तारण धनकोंनी विक्री निश्चित केल्याच्या तारखेपासून १५ दिवसांत जमा करणे आवश्यक आहे. सर्व जमा आणि प्रदान हे प्रदानाच्या विहित माध्यमाने करायचे आहे.

खरेटीदाराने सेस, प्रयोज्य मुद्रांक शुल्क आणि कोणतीही अन्य वैयानिक थकवाकी किंवा इतर थकवाकी जसे की पालिका कर, वीज प्रभार, जमीन आणि मिळकतीशी संबंधित सर्व कर आ दरासह इतर अनुषांगिक खर्च, प्रभार भरायचे आहेत. बोलीदारांना ई-लिलाव विक्री प्रक्रियेत भाग घेण्यासाठी त्यांची बोली सादर करण्यापूर्वी लिलाव विक्री आणि लिलाव अर्जाच्या तपशिलवार अटी आणि शर्तीकरिता वेबसाईर

https://www.bankeauctions.com आणि https://www.iifl.com/home-loans/properties-for-auction मार्फत जाण्याचा सहा देण्याचा सहा त्राच्याचा सहा देण्याचा सहा त्राच्याचा सहा देण्याचा सहा देण्याचा सहा देण्याचा सहा देण्याचा सहा देण्याचा सेव आहे. तपशील, मदत प्रक्रिया आणि ई-लिलावावरील ऑनलाईन प्रशिक्षणाकरिता बोलीदार सेवा पुरवठादार ई-मेल आयडी : support@bankeauctions.com सपोर्ट हेल्पलाईन नंबर

७२९१९८१२४/२५/२६ यांना मिळकतीशी संबंधित चौकशीसाठी **श्री. जितंद्र गुप्ता @९९९९६८८२३, ईमेल आयडी : Jitendra.gupta1@lifl.com** यांना संपर्क करू शकतात. वरील सदर कर्जदारांना ७ दिवसांत प्रत्यक्ष कब्जा घेतेवेळी तारण मत्तेमध्ये असलेल्या घरगुती वस्तु घेवून जाण्यासाठी सूचना याद्वारे देण्यात येत आहे. अन्यथा आयआयएफएल-एचएफ कोणत्याही परिस्थितीत मिळकतीच्या नुकसानीसाठी जवाबदार राहणार नाही.

पुढे कर्जदारांना याद्वारे सूचना देण्यात येते की, जर त्यांनी सदर वस्तु घेवून जाण्यास कसूर केली तर वरील सदर वस्तु कायद्यानुसार विकण्यात येतील. वरील विहित वेळेत यशस्वी बोलीदार/लिलाव खरेदीदाराने कोणत्याही टप्प्यावर प्रदानात कसूर केली तर विक्री रह करण्यात येईल आणि अगोदर जमा केलेली रक्कम (इअर समाविष्टीत) जम करण्यात येईल आणि मिळकत पुन्हा विक्रीसाठी ठेवण्यात येईल.

१०. एओ यांनी कोणतेही कारण न देता निवदा/लिलावाच्या अटी आणि शर्ती बदलणे किंवा पुढे ढकलणे/रद्द करण्याचा हक्क राखून ठेवला आहे. निवदा/लिलावामध्ये कोणताही वाद झाल्य

आयआयएफएल-एचएफएच्या एओचा निर्णय अंतिम राहील सरफैसी ॲक्ट, २००२ च्या नियम ९ उप-नियम (१) अन्वये ३० दिवसांची विक्री सूचना

कर्नदारांना निविदा/लिलावाच्या तारखेपूर्वी तारखेपर्यंत व्याज आणि अनुषांगिक खर्चासह वरील नमूद रक्कम चुकती करण्यासाठी याद्वारे सूचीत करण्यात येत आहे, कसूर केल्यास मिळकर्त

लिलाव /विक्री करण्यात येर्डल आणि उर्वरित थकबाकी काही असल्यास व्याज आणि खर्चासह वसल करण्यात येर्डल

ठिकाणःपालघर, दिनांकः ०२-सप्टेंबर-२०२२ सही/- प्राधिकृत अधिकारी आयआयएफएल होम फायनान्स लिमिटेड

**PICICI** Bank

**शाखा कार्यालय:** आयसीआयसीआय बँक लिमिटेड, तळ मजला, आक्रुती सेंटर, एमआयडीसी,

टेलिफोन एक्सचेंज जवळ, आक्रुती स्टारच्या समोर, अंधेरी पूर्व, मुंबई - ४०००९३

(नियम ८(६) चे तरतुदीकडे पहा) स्थावर मिळकतीच्या विक्रीकरिता सूचना

जाहीर सूचना – तारण मत्तेच्या विक्रीसाठी निविदा ई– लिलाव

तरतुर्दीनुसार स्थावर मालमत्तेर्चा ई–लिलाव विक्री सूचना. सर्वसामन्य लोक आणि विशेषतः कर्जदार आणि जामीनदार यांना सूचना देण्यात येत आहे की खाली वर्णन केलेली स्थावर मालमत्ता जी सिक्युअर्ड क्रेडीटर यांच्याकडे गहाण/ चार्ज्ड करण्यात आली असुन, त्याचा प्रत्यक्ष ताबा आयसीआयसीआय बँक लि.चे अधिकारी यांनी घेतला असून ती ''जसे आहे जिथे आहे''''जे आहे ते आहे '', आणि ''तेथे जे असेल ते '' या आधारे होणार आहे, त्याचे तपशील खाली देण्यात आले आहेत.

सिक्युरीटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल असेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट कायदा २००२ सह नियम ८(६) च्या

	अ. क्रं.		काही असल्यास ज्ञात बोजासह तारण मत्तेचा तपशील	थकबाकी रक्कम ₹	आरक्षित मूल्य (₹) इसारा अनामत ठेव	मालमत्तेच्या परीक्षणची तारीख आणि वेळ	लिलाव तारीख आणि वेळ
П	(ए)	(बी)	(सी)	(륑)	(ई)	(एफ)	(जी)
		मेसर्स विन ट्रेड एक्झिम प्रायव्हेट लिमिटेड (कर्जदाराचे) आणि श्री कल्पेश मुकुंदलाल शहा (सह कर्जदाराचे)/ कर्ज खाते क्रमांक २२८०५००२०६३	कार्यालय क्रमांक – ५२५, ग्रोहितम परिसर सहकारी गृहनिर्माण संस्था लि., कार्यालय क्रमांक – ५२५, सेक्टर १९सी, एपीएमसी मार्केट समोर फेज ॥ वाशी, नवी मुंबई – ४००७०५. मोजमापित क्षेत्र १९० चौ.फूट	₹ ७४,७२, ६६०/- (दि. ऑगस्ट ०२, २०२२ पर्यंत)	₹ ?८,००,	सप्टेंबर १५, २०२२ सकाळी ११:०० ते दुपारी ०२:०० पर्यंत	सप्टेंबर २६,२०२२ सकाळी ११:०० पासून

ऑनलाईन लिलाव युआरएल लिंक– (https://disposalhub.com) मे. नेक्सझेन सोल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेड. या लिलाव एजन्सीच्य वेबसाईटवर आयोजित करण्यात येईल. तारणदार/नोटीसी यांना **दि. सप्टेंबर २३, २०२२** रोजी **संध्याकाळी ५.००** वाजणेपूर्वी एकूण थकबाकी आणि पुढील व्याजासह रक्कम परतफेड करण्याची संधी देण्यात येत आहे. अन्यथा सदर तारण मालमत्तावरील परिशिष्टाप्रमाणे विक्री करण्यात येईल. संभाव्य बोलीदारांनी बयाणा रक्कम (ईएमडी) **आयसीआयसीआय बँक लिमिटेड, लेवल ३-५, ७४ टेक्नो पार्क, सीप्झ गेट क्रमांक ०२ समोर, मरोल एमआयडीसी, अंधेरी पूर्व, मुंबई ४०००९३** यांचेकडे डीमांड ड्राफ्ट (डीडी) (कॉलम ई पहा) दि. **सप्टेंबर २३, २०२२** रोजी **दु**. •२.०० वाजणेपूर्वी सादर करावी आणि त्यानंतर त्यांनी त्यांचा प्रस्ताव फक्त वर नमूद वेबसाईटमार्फत दि. **सप्टेंबर २३, २०२२** रोजी **संध्याकाळी ५.००** वाजणेपूर्वी ईएमडीच्या पैसे भरल्याच्या पुराव्यासाठी बँक पोचसह- डीडीची स्कॅन केलेल्या ईमेजसह सादर करणे आवश्यक आहे. कृपया नोंद घ्यावी, जर संभाव्य बोलीदारांना वेबसाईटमार्फत त्यांचे प्रस्तांव सादर करणे शक्य नसल्यास, स्वाक्षरीकत निविदा दस्तावेजाची प्रत <mark>आयसीआयसीआय बँक लिमिटेड, लेवल ३-५, ७४ टेक्नो पार्क, सीप्झ गेट क्रमांक ०२ समोर, मरोल एमआयडीसी,</mark> **अंधेरी पूर्व, मुंबई ४०००९३** येथे दि. **सप्टेंबर २३, २०२२** रोजी **संध्याकाळी ५.००** वाजणेपूर्वी सादर करता येतील. बयाणा रक्कम राष्ट्रीयकृते /वर्गीकृत बँकेकडील डीडी /पीओ **''आयसीआयसीआय बँक लिमिटेड** यांच्या नावे **मुंबई** येथे देय सादर करावा.

पाहणीसंबंधित, लिलावाच्या शर्ती व अटी किंवा निविदा सादर करण्याशी संबंधित कोणत्याही खुलाशाकरिता कृपया संपर्क आयसीआयसीआय बँक लिमिटेडला **८४५४०८९३५३/७३०४९०४३७२/८२९१९५८७६५** वर संपर्क करा.

कृपया नोंद घ्यावी की मार्केटिंग एजन्सी **१. नेक्सझेन सोल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेड २. ऑजीओ ॲसेट मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड ३**. **मॅंटेक्स नेट प्रायव्हेट लिमिटेड** यांनादेखील सदर मालमत्तेच्या विक्री सुविधेसाठी नेमण्यात आले आहे.

कोणतेही कारण न देता कोणतीही किंवा सर्व बोली स्विकारणे किंवा नाकारणेचा अधिकार प्राधिकृत अधिकाऱ्यांकडे राखीव आहे. विक्रीच्या

विस्तृत शर्ती व अटींकरिता कृपया भेटा,https://www.icicibank.com/n4p4s. दिनांक : सप्टेंबर ०३, २०२२ प्राधिकृत अधिकारी

ठिकाण : मुंबई <u>आयसीआयसीआय बँक लिमिटेड</u>

Regd. Office: L-31, M.I.D.C., Tarapur Industrial Area, Boisar, Palghar-401506, Dist. Palghar (Maharashtra) prese limited Tel. No. 91-2525-661116 Email: share@orientpressltd.com

## CIN: L22219MH1987PLC042083 Website: www.orientpressltd.com NOTICE FOR THE ATTENTION OF SHAREHOLDERS OF THE COMPANY 34TH ANNUAL GENERAL MEETING AND INFORMATION ON E-VOTING

NOTICE is hereby given that; the 34th Annual General Meeting (AGM) of the members of Orient Press Limited (the "Company") will be held through Video Conferencing C"\/ Other Audio-Visual Means ("OAVM") on Saturday Sente 11.30 A.M. (IST), in compliance with all the provisions of the Companies Act, 2013 and Rules made thereunder and the Securities and Exchange Board of India ("SEBI") (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, read with MCA General Circular No. 14/2020 dated April 08, 2020, MCA General Circular No 17/2020 dated April 13, 2020, MCA General Circular No. 20/2020 dated May 05 2020 and MCA General Circular No. 02/2021 dated 13th January, 2021 to transact the

Ordinary and Special Business, as set out in the Notice of the 34th AGM. In compliance with the relevant circulars, the Notice of the AGM and the financial statements for the Financial Year 2021-2022, along with Board's Report, Auditors Report and other documents required to be attached thereto, have been sent on September 02, 2022 to the Members of the Company whose email addresses are registered with the Company /Depository Participant (s). The aforesaid documents are also available on Company's website at www.orientpressltd.com and on the website of the Stock Exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www bseindia com and www nseindia com respectively. The documents referred to in the Notice of the AGM are available electronically for inspection without any fees by the members from the date of circulation of this Notice up to the date of AGM. Members seeking to inspect such documents can send email to

### share@orientpressItd.com. Instruction for remote e-voting and e-voting during AGM:

The Company is providing to its members facility to exercise their right to vote on resolutions proposed to be passed at AGM by electronic means ("e-voting"). Further the facility for voting through electronic voting system will also be made available at the AGM and members attending the AGM who have not cast their votes (s) by

remote e-voting will be able to vote. The Company has engaged the services of CDSL as the agency to provide e-voting facility and the information and instructions relating to e-voting have been sent to the members through e-mail. The manner of e-voting by members holding shares in dematerialized mode, physical mode and for members who have not registered their email address is provided in the Notice of the AGM and is also on the website of the Company and on the website of the Stock Exchanges.

The remote e-voting facility would be available during the following period:				
Commencement of remote e-voting	From 09.00 a.m. (IST) on Wednesday,			
	September 21, 2022.			
End of remote e-voting	Up to 05.00 p.m. (IST) on Friday,			
-	Sentember 23, 2022			

The remote e-voting will not be allowed beyond the aforesaid date and time and remote e-voting module shall be forthwith disabled by CDSL upon expiry of the aforesaid period. A person, whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date i.e. Saturday, September 17, 2022 only shall be entitled to avail the facility of

### remote e-voting for participation at the AGM. Manner of registering/updating email addresses is as below:

- Any person who acquires shares of the Company and become a Member of the Company after the dispatch of the Notice and holds shares as on the Cut-off date may obtain the login-id and password by sending a request at helpdesk.evoting@cdslindia.com or may temporarily get their email registered with the Company's Registrar and Share Transfer Agent M/s. Universal Capital Securities Pvt. Ltd.
- It is further clarified that for permanent registration of Email address, Members are required to register their Email address in respect of Electronic holdings with their concerned Depository Participant(s) and in respect of Physical Holdings with the Company's Registrar and Share Transfer Agent M/s. Universal Capital Securities Pvt. Ltd. by sending an E-mail at info@unisec.in by following due procedure.

However, if a Member is already registered with CDSL for e-voting then existing Use ID and password can be used for casting vote. Members who have cast their vote on resolution(s) by remote e-voting prior to the

AGM will also be eligible to participate in the AGM through VC/OAVM but shall not be entitled to cast their vote on such resolution(s) again. If you have any queries or issues regarding E-Voting you can write an email to

helpdesk.evoting@cdslindia.com or contact at 022-23058738 and 022-

23058542/43. For Orient Press Limited

Date: September 03, 2022

Ramvilas Maheshwari **Chairman & Managing Director** 

## जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेला याद्वारे सूचित करण्यात येते की आमचे अशिल, मे. मुथूट फायनान्स लि. (GSTIN 32AABCT0343B1Z7), नोंदणीकृत कार्यालयः 2 रा मजला, मथूट चेंबर्स, बॅनर्जी रोड, कोची-682018, केरळ, भारत, CIN: L65910KL1997PLC011300, दूरेध्वनीः +91 484-2396478, 2394712, फॅक्स: +91 484-2396506, mails@muthootgroup.com, www.muthootfinance.com खाली दिलेल्या तपशिलानुसार, थकबाकीदार कर्जदारांनी, त्यांच्या नावे गहाण ठेवलेल्य दागिन्यांचे लिलाव (02.07.2021 या कालावधीपर्यंतची NPA खाती & 31.12.2021 या कालावधीपर्यंतची भेसळ्युक्त/कमी शुद्धतेच्या खाती) करणार आहेत. सर्व इच्छुक यामध्येसहमागी होऊ शकतात.

प्रथम लिलावा तरीखः 12.09.2022 Barshi (MA): MAL-768, 805, MDL-502, MUL-3230, 3246, 3271, RGL-177, 937, 968, 1265, 1300, 1311, 1335, 1428, 1481, 1577, 1607, 1661, 1662, 1746, Akluj: MAL-1444, MDL-777, 816, 843, MHP-23, MUL-5281, RGL-518, 898, 1261, 1379, 2021, 2064, 2190, 2305, 2313, 2327, 2451, 2529, 2646, 2657, 2665, 2671, 2730, 2743, 2753, 2803, 2829, 2863, 2883, 2915, 2930, 2937, 2941, 2942, 2958, 2981, 3021, 3085, 3095, 3108, 3112, 3126, 3155, 3178, 3183, 3192, 3212, 3215, 3242, 3272, 3280, 3290, 3295, 3313, 3328, 3337, 3358, Pandharpur-(MA): MAL-220, RGL-1043, 1650, 1765, 1886, 1941, 2041, 2055, 2107, 2109, 2131, 2139, 2166, 2167, 2172, 2219, 2220, 2275, 2283, 2288, 2299, 2316, 2322 दुसन्या लिलावाची तरीख: 13.09.2022, Auction Centre: Muthoot Finance Ltd., First Floor, Sr No 1444 To 1448 , Swatantra Sainik Narayan Bababji Ektapure Vyapari Sankul, Malshiras Road, Akluj, Dist. Solapur-413101

Satara: MUL-10360, 10400, 10832, RGL-1693, 1703, 1797, 2387, 2633, 2641, 2743, 2768, 2879, 2937, 2967, 3011, 3174, 3214, 3347, 3398, 3454, 3508, 3549, 3621, 3623, 3691, 3692, 3727, 3747, 3752, 3775, Karad: MDL-1203, MHP-177 MUL-2905, 3237, 3888, 4193, 4656, 5110, 5314, 5385, 5448, 5458, 5469, 5474, 5475, 5476, 5478, 5479, 5490, RGL-880, 933, 946, 1096, 1098, 1154, 1248, 1273, 1274, 1396, 1426, 1492, 1524, 1538, 1556, 1574, 1579, 1592, 1597, 1606, 1620, 1621, 1641, 1665, 1681, 1708, 1717, 1745, 1773, 1791, 1796, 1813, 1845, 1849, 1852, 1873, 1888, 1916, 1966, 1974, 1977, 1978, 1990, 1994, 2025, 2046, 2050, 2056, 2057, 2075, 2081, 2085, Koregaon-(MA): MUL-5068, RGL-1385, 1658, 1773, 1775, 1776, 1824, 1879, 1934, 1955, 1965, 2038, 2085, 2088, 2113, 2171, 2180, 2183, 2192, 2298, 2302, 2325, Visawa Naka-(MA): MUL-8445, 8501, 8593, 8594, 8606, 8693, 8711, 8712, 8732, 8768, 8769, 8778, 8787, RGL-1374, 1452 1483, 2074, 2192, 2203, 2359, 2361, 2396, 2534, 2549, 2553, 2575, 2624, 2629, 2755, 2813, Vaduj-(MA): MUL-7988, 8037, 8244, 8354, 8414, 8419, 8454, 8462, 8529, 8571, 8601, 8628, 8643, 8692, 8693, 8716, 8733, 8751, 8794, 8797, 8812 8842, 8848, 8892, 8895, 8919, 8925, 8928, 8957, 8968, 8980, 8989, 8996, 9035, 9052, 9057, 9063, RGL-1018, 1047, 1072, 1081, 1084, 1092, 1097, 1104, 1176, 1198, 1220, 1283, 1284, 1285, 1295, 1306, 1307, 1316, Phaltan-(MA): MAL-176

883, 1025, 1034, RGL-955, 1037, 1060, 1068, 1075, 1093, 1171, 1221, 1223, 1244, **Wai-(MA)**: MHP-2, RGL-34 भेसळ्यक्त/कमी शद्धतेच्या: Satara: MUL-9440, Vadui-(MA): MUL-8603 दुसन्याँ लिलावाची तरीख: 14.09.2022, Auction Centre: Muthoot Finance Ltd., Ground Floor, Plot No.38, Karamveer SOC., New Radhika Road, Opp Taluka Police Staion, Satara-415003

Pune-M.G Road: MAL-681, 1334, MUL-4248, 4475, 4548, 4928, 4987, 5068, 5076, 5097, 5102, 5112, 5135, 5178, 5220, Ghorpadi: MAL-2578, 2704, 2743, 2762, 2808, MDL-1406, MUL-2957, 5090, 5825, 6583, 7137, 7555, 7611, 7614, 7618 7649, 7660, 7705, 7789, 7862, 7924, 7947, 7950, 8059, 8087, 8156, **Pune-S.V. Chowk**: MAL-1024, 1566, MUL-3604, 3954, 4139, 4269, 4271, 4276, 4338, 4379, **Pune-Kothrud**: MAL-1953, 1957, 2105, 2180, 2385, 2411, 2440, 2520, 2530, 2534, 2551, MDL-1062, 1135, MHP-157, MUL-4157, 6040, 6071, 8928, 9650, 9651, 9906, 10207, 10267, 10527, 10552, 10621, 10738, 11158, 11210, 11267, 11391, 11415, 11449, 11486, 11507, 11513, 11521, 11561, 11561, 11561, 11566, 11595, 11602, 11608 11609, 11610, 11615, 11635, 11640, 11646, 11656, 11665, 11665, 116676, 11690, 11709, 11731, 11732, 11750, 11753, 11760, 11775, 11824, 11827, 11840, 11881, 11907, 11908, 11914, 11932, 11946, 11967, 12002, 12028, 12052, 12053, 12102, 12106 12138, 12158, 12169, 12177, 12179, 12185, 12204, 12206, 12207, Pune-Pimpri: MAL-916, 1264, 2167, 2253, 2511, 2740, 2787, 2789, 2872, MHP-146, MOL-97, 143, MUL-3440, 3708, 4089, 5749, 5813, 5998, 6018, 6256, 6440, 6506, 6700 6876, 7094, 7437, 7448, 7475, 7691, 7717, 7721, 7723, 7728, 7730, 7730, 7741, 7759, 7780, 7793, 7851, 7883, 7929, 8003, 8023, 8024, 8025, 8057, 8064, 8102, 8117, 8126, Dhanakwadi: MAL-1194, 1679, 1955, 1956, 1982, 2042, 2050 MDL-212, 1084, MUL-256, 1765, 3152, 3280, 3536, 3716, 3754, 4925, 5269, 5378, 5420, 5454, 5456, 5460, 5470, 5478, 5496, 5503, 5508, 5545, 5582, 5612, 5640, 5641, 5643, 5654, 5669, 5703, 5707, 5743, 5745, 5760, 5770, 5808, 58165818, 5828, 5872, 5880, 5881, 5895, 5904, 5909, 5911, MWS-5069, 5155, 5352, 5392, 5529, Pune-Khadki: MAL-1330, 1673, 1720, 1796, 1802, 1813, MDL-976, MUL-5054, 5244, 5573, 5716, 5983, 6011, 6067, 6132, 6186, 6244, 6246, 6273 6279, 6292, 6377, 6384, 6385, 6430, 6446, 6496, 6499, 6516, 6540, 6545, 6551, Chinchwad: MAL-1379, 1752, 3396, 3730, 3893, 3944, 4015, 4032, 4035, 4059, MBL-3303, MDL-2492, 2493, MUL-4148, 8136, 8803, 9599, 9916, 10178, 10185 10475, 10498, 10533, 10740, 10747, 10748, 10965, 11044, 11051, 11063, 11065, 11081, 11108, 11116, 11141, 11149, 11156, 11169, 11185, 11193, 11213, 11286, 11310, 11381, 11382, 11383, 11385, 11387, 11398, 11420, 11490, 11492 11514, 11539, 11548, 11559, 11569, 11581, 11589, 11597, 11601, 11604, 11627, 11631, 11658, 11684, 11710, **Hadassar**: MAL-1960, 2273, 2496, 2948, 3042, 3054, 3263, 3336, 3400, 3523, MDL-1654, 1933, MHP-391, MUL-6814, 7376, 7947 8612, 8723, 9941, 10399, 12628, 12636, 12928, 13187, 13267, 13711, 13899, 14080, 14229, 15067, 15384, 15491, 15497, 15542, 15582, 15590, 15693, 15743, 15770, 15811, 15823, 15833, 15850, 15862, 15878, 15885, 15896, 15924, 15939, 15950, 15959, 16027, 16052, 16104, 16134, 16196, 16203, 16204, 16222, 16240, 16252, 16272, 16292, 16298, 16303, 16332, 16335, 16345, 16346, 16427, 16434, 16478, 16492, 16541, 16560, 16574, RGL-115, 126, 178, 248, 259, 260 Lonawala (MA): MAL-1325, 2254, 4452, 4499, 4507, 4508, 5157, 5734, 5762, 5867, 5954, MDL-1456, MPL-23, 24, MSL-7444, 8047, 8048, 9224, 9674, 9703, 9834, 10276, 10822, 10831, 10858, MUL-5181, 7706, 8017, 8146, 8211, 8606, 8808 8973, 9309, 9405, 9507, 9744, 9773, 9820, 9859, 9879, 9899, 9907, 9913, 9915, 9951, 9966, 9982, 10022, 10031, 10076, 10105, 10105, 10105, 10105, 10106, RGL-831, 935, 1265, 1484, 1584, 1590, 1636, 1770, 1946, 1981, 1982, 2034, 2103, 2126 2130, 2133, 2140, 2153, 2220, 2224, 2233, 2314, 2333, 2334, 2344, 2346, 2417, 2480, 2535, 2541, 2560, 2586, 2631, 2651, 2675, 2682, 2692, 2747, 2772, 2861, 2865, 2867, 2869, 2907, 2913, Shukarwarpeth: MAL-1441, 1579, MUL-5450 6175, 6243, 6288, 6298, 6434, 6518, 6524, 6530, 6659, 6675, 6689, 6727, **Chandan Nagar:** MAL-1094, 1389, 1431, MDL-638, MUL-3230, 3233, 4064, 4212, 4213, 4290, 5032, 5193, 5913, 6108, 6612, 6955, 7012, 7068, 7118, 7223, 7393, 7401, 7432, 7438, 7450, 7458, 7473, 7478, 7500, 7512, 7520, 7566, 7567, 7638, 7657, **Chakan-(MA):** MAL-2575, 2576, 2587, MDL-1362, 1493, MUL-8309, 8488, 9653, 10126, 10356, 10380, 10427, 10503, 10510, 10529, 10548, 10562, 10595 10598, 10654, 10658, 10700, 10704, 10706, 10714, 10725, 10727, 10776, 10805, 10805, 10809, 10814, 10831, 10860, 10865, 10882, 10906, 10907, 10911, 10914, MWS-2325, 2405, 2607, RGL-981, 1070, 1259, 1681, 1717, 1736, 1752, 1767, 1907 1951, 1975, 1990, 1992, 2010, 2028, 2036, 2042, WBS-27, Talegaon-(MA): MAL-4259, 4394, MDL-2141, 2535, MUL-12233, 12630, 12740, 13973, 14266, 14664, 14697, 14704, 14788, 14795, 14800, 14817, 14821, 14885, 14910, 14923, 14924 14928, 14952, 14982, 14993, 15010, 15029, 15035, 15048, 15084, 15084, 15098, 15104, 15106, 15131, 15157, 15166, 15171, 15206, 15268, 15339, 15340, 15363, 15375, 15392, 15415, 15417, 15426, 15434, 15442, 15449, 15481, 15488, 15563 15591, 15605, 15641, RGL-149, 626, 699, 755, 818, 845, 849, **Sarasbaug:** MAL-1852, 1853, 1912, 1935, 1964, MUL-1736, 2649, 3080, 3286, 4526, 4532, 4763, 5257, 5455, 5456, 5500, 5527, 5537, 5538, 5562, 5630, 5633, 5661, 5721, 5729, 5732, 5765, 5783, 5792, 5862, 5866, 5924, 5926, 5943, 5957, 5964, 5965, 5969, 5975, MWS-365, 628, 955, 1090, 1457, **Bhawanipeth:** MAL-1797, 1954, MDL-5462, 5778, 5786, 5810, 5851, 5878, 5897, 5928, 5962, 5963 Kumberwada: MAL-2674, 2997, 3038, 3072, 3087, 3098, 3146, MDL-383, MUL-3122, 4011, 7164, 9765, 10702, 10735, 11045, 11211, 11292, 11411, 11451, 11451, 1151, 11521, 11526, 11557, 11565, 11587, 11635, 11660, 11664, 11711, 11722 11727, 11729, 11800, 11824, 11829, 11844, 11879, 11882, 11898, 11943, 11945, 11947, 11950, 11971, 11976, 11991, 12013, 12015, 12018, 12018, 12014, 12120, 12125, Pune-Bhosari: MAL-573, 882, 1099, 1100, 1101, MBL-956 MSL-6165, MUL-2311, 2312, 3009, 4935, 4945, 5000, 5102, 5269, 5301, 5334, 5356, 5400, 5440, 5471, 5474, 5492, 5553, MWS-674, Pune-Sangvi: MAL-848, 1367, 1530, 1608, 1808, 1919, 1939, MUL-3107, 4030, 4368, 5195, 5323, 5347 5483, 5608, 5672, 5685, 5725, 5737, 5809, 5829, 5891, 5917, 5927, 5973, 5987, 5990, 6023, 6036, 6069, 6129, 6132, 6144, MWS-256, Satara Road: MAL-1136, 1411, 1425, 1444, 1622, 1699, 1719, 1741, MDL-1040, MUL-2665, 3946 4610, 5262, 5296, 5314, 5590, 5682, 5764, 5765, 5766, 5777, 5789, 5807, 5823, 5828, 5834, 5835, 5837, 5844, 5870, 5897, 5903, 5949, 5969, 5971, 5995, 5996, 6031, 6033, 6036, 6037, 6046, 6067, 6075, 6093, 6119, 6137, MWS-1161, 1222, 2807, 3304, 3570, WBS-9, Pune-Dighi: MDL-486, MUL-3161, 4758, 4883, 7770, 8087, 8101, RGL-1097, 1338, 1507, 1729, 1810, 1831, 1934, 1981, 1989, 1996, 2000, 2016, 2051, 2071, 2088, 2114, 2162, 2164, Pune-Dapodi: MAL-907, 1573 1724, 1754, MUL-2503, 2847, 3427, 3527, 3570, 6188, 6414, 6421, 6474, 6663, 6767, 6787, 6832, 6946, 6968, 6999, 7078, 7102, 7113, 7114, 7118, 7126, 7140, 7148, 7160, 7171, 7177, 7186, 7202, 7207, 7232, 7245, 7284, 7285, 72890, 7289, 7289, 7289, 7289, 72890, 72890, 72890, 72890, 72890, 72890, 72890, 72890, 72890, 72 $7304, 7341, 7344, 7356, 7368, 7398, 7405, 7445, 7452, 7460, 7482, 7555, 7574, 7575, 7586, 7597, 7609, \textbf{Pune-Khardi:} \\ \text{MAL-2609}, 3387, 3404, 3607, 3745, 3928, 3935, \\ \text{MDL-1659}, 1900, \\ \text{MUL-4237}, 6619, 8488, 8489, 8862, 9657, 9938, 12260, \\ \text{MDL-1659}, 1900, \\ \text{MDL-1659}, \\ \text{M$ 12631, 12684, 12920, 13282, 13842, 14072, 14358, 14359, 14406, 14736, 14764, 14815, 15385, 15488, 15511, 15567, 15764, 15770, 15787, 15790, 15794, 15826, 15860, 15862, 15866, 15868, 15880, 15904, 15910, 15912, 15918, 15939, 15943, 15961, 15998, 16063, 16071, 16139, 16150, 16167, 16223, 16230, 16240, 16258, 16262, 16274, 16298, 16345, 16365, 16391, 16409, 16425, 16431, 16439, 16476, 16483, 16496, 16549, 16550, 16593, 16642, 16673, 16693, 16697 16699, 16727, 16748, 16749, Daund-(MA): MAL-2152, 2183, 2248, 2346, 2493, MDL-1498, MUL-5329, 8583, 9197, 9300, 9301, 15124, 15187, 15344, 15729, 15769, 16499, 16906, 17116, 17349, 17392, 17489, 17508, 17531, 17572, 17592 17724, 17884, 17914, 18004, 18026, 18062, 18075, 18076, 18093, 18103, 18112, 18113, 18134, 18138, 18145, 18157, 18198, 18201, 18209, 18205, 18257, 18272, 18281, 18285, 18286, 18299, 18300, 18307, 18316, 18317, 18327, 18346 18356, 18392, 18393, 18438, 18491, 18493, 18512, 18521, 18524, 18589, 18649, 18661, 18672, 18681, 18702, 18709, 18718, 18746, 18772, 18774, 18779, 18880, 18955, 18978, 19014, 19045, 19057, 19105, 19165, 19166, 19177, 19180 19184, 19187, 19215, 19227, RGL-14, 269, 500, 712, 1159, 1794, 1837, 1857, 2112, 2699, 2754, 2832, 2909, 2920, 2968, 3003, 3019, 3024, 3044, 3055, 3073, 3076, 3081, 3110, 3115, 3125, 3155, 3157, 3163, 3177, 3179, 3220, 3244, 3263 3271, 3305, 3369, 3425, 3432, 3509, 3513, 3554, 3643, 3680, 3706, 3719, 3728, 3745, 3870, 3880, 3883, 3901, 3952, 3964, **Law College Road:** MAL-436, 679, 708, MDL-184, MHP-190, MSL-4311, MUL-2515, 3656, 3986, 4239, 4354, 4421 4514, 4539, 4564, 4565, 4582, 4583, 4599, 4623, 4648, 4660, 4662, 4706, 4729, 4730, **Pune-Aundh:** MAL-1018, 1067, 1677, 1815, 1872, 1912, 1913, 1948, MDL-406, MHP-215, 247, MUL-2483, 3569, 4321, 4716, 5298, 6234, 6366, 6403, 6476 6481, 6899, 7152, 7253, 7315, 7322, 7359, 7360, 7361, 7388, 7391, 7410, 7501, 7532, 7572, 7573, 7575, 7594, 7601, 7608, 7615, 7620, 7632, 7667, 7713, 7725, 7810, 7810, 7816, 7839, 7887, 7921, 7936, 7951, 7957, 7971, Uruli Kanchan $\mathsf{MAL}\text{-}3139, \mathsf{MDL}\text{-}1399, \mathsf{MUL}\text{-}7032, 7944, 7988, 10755, 11888, 12346, 12360, 12371, 12394, 12398, 12400, 12408, 12422, 12428, 12446, 12459, 12476, RGL\text{-}1816, 2300, 2367, 2929, 3010, 3155, 3230, 3600, 3605, 3683, 3685, 3689, 3850, 39050, 3905,$ 3924, 3983, 3987, 3996, 4005, 4073, 4084, 4111, 4139, 4156, 4232, 4236, 4244, 4282, 4315, 4343, 4361, 4400, 4413, 4477, 4483, 4515, 4529, 4551, 4608, 4626, 4640, 4646, 4651, 4662, 4674, 4709, 4763, 4801, 4868, 4870, 4914, 4922, 4947, 4948, 4948, 4949, 4 4950, Pune Swar Gate: MAL-688, 1356, 1697, 1763, MUL-4736, 7981, 8089, 8444, 8486, 8517, 8634, 8673, 8709, 8723, 8751, 8753, 8808, 8818, 8879, 8886, 8894, 8899, 8924, 8925, 8935, 8936, 8953, 8972, 9066, 9080, 9084, 9092, 9097 9101, 9134, 9197, 9213, 9222, 9236, 9251, Pune-Paud Road, MAL-1197, 1893, MHP-188, MUL-3386, 5140, 5621, 6911, 7146, 8544, 9908, 10035, 10063, 10067, 10089, 10113, 10126, 10136, 10144, 10148, 10164, 10168, 10271, 10301, 10317 10332, 10343, 10347, 10381, 10421, 10427, 10429, 10430, 10445, 10469, 10499, 10511, WBS-34, Pune-Baramati: MUL-9654, 10593, 11260, 11276, 11305, 11323, 11386, 11401, RGL-1160, 1388, 1573, 1602, 1779, 1912, 2140, 2181, 2221 2271, 2286, 2290, 2315, 2325, 2333, 2392, 2463, 2467, 2588, 2631, 2653, 2663, 2725, 2739, 2754, 2771, 2799, 2811, 2816, 2822, 2833, 2851, 2890, 2911, 2935, 2987, 3001, 3035, Indapur-(MA): MAL-1647, 2118, 2172, MDL-1045, MHP-202 MUL-10310, RGL-1474, 2303, 2793, 2832, 2889, 2895, 2952, 3076, 3107, 3108, 3125, 3192, 3301, 3329, 3454, 3517, 3586, 3588, 3615, 3641, 3663, 3696, 3703, 3727, 3742, 3746, 3750, 3762, 3810, 3811, 3855, 3864, 3866, 3867, 3870, 3888 WBS-11, Nigdi-(MA): MDL-215, MUL-228, 282, 862, 1084, 1131, 1146, 1157, 1312, 1356, 1424, 1443, 1472, 1482, 1492, 1526, 1533, 1545, 1556, 1565, 1572, 1585, 1593, 1620, 1642, 1679, 1687, 1694, WBS-7, Alandi-(MA): MUL-901, 972, 988, 1029, RGL-312, 399, Rajgurunagar: MUL-311, RGL-86, 121, 126, 140, 145, 147, 154, 171, 209, 226, 228, 271, 274, 282, 284, 301, 306, 309, 315, 320, 322

भेसळ्युक्त/कमी शुद्धतेच्या: Pune-Pimpri: MUL-8070, MUL-8071, MUL-8089, Pune-Chandan Nagar: MUL-3348, Chakan (MA): MAL-2588, Pune-Kumberwada: SRS-57, Pune-Sangvi: SRS-3, Rajguru Nagar: RGL-291 दुसन्या लिलावाची तरीख: 15.09.2022, Auction Centre: Second Floor, CST No. 131/1A/1, Baner Main Road, Balewadi Phata, Opp.Orchid School, Baner, Pune-411045 शाखा शीर्षकाखाली दाखिवलेल्या कर्ज खात्यांच्या संदर्भातील लिलाव संबंधित शाखांमध्ये घेतले जातील परंतु कृपया नोंद घ्या की जर हा लिलाव दिलेल्या दिनांकाला पूर्ण झाला नाही तर, तो लिलाव त्यासंदर्भात अनुक्रमे **दुसन्या लितावाच्या** तारखेता दिलेल्या निलाव निलाव त्यासंदर्भात कोणतीही पुढील सूचना जारी केली जाणार नाही तर असा लिलाव त्यानंतरच्या दिवशी चालू राहील. यासंदर्भात कोणतीही पुढील सूचना जारी केली जाणार नाही.

कोहली अँड सोबती, अँडवोकेट्स, ए 59ए, पहिला मजला, लाजपत नगर-।, नवी दिल्ली - 110024 टीपः ग्राहक आमच्या अशिलाकडील थकबाकी भरून, नियोजित लिलाव दिनांकाच्या पूर्वी त्यांचे तारण ठेवलेले दागिने सोडवून घेऊ शकतात. अधिक माहिती साठी संपर्क साधा auctiondelhi@muthootgroup.com कॉल कराः 7834886464,